



श्रीकृष्ण ज्वेलर्स

आभूषणांची ₹१.६ के सोने की एक विशेष श्रृंखला।
साहकों के भरोसे के कारण कम समय में ही लोकप्रिय।
हर, चूड़ियाँ, मंगलसूत्र और महाराष्ट्रीयन आभूषण के विक्रेता।

काँफी हाऊस डिज़ाइन, गोकुळपेट, नागपूर • 2557429.2542486

■ **वृत्तसंस्था, भोपाळ, दि. २१ :**
मध्य प्रदेशसह देशातील ७ राज्यांमध्ये ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना भोपाळ एसटीएफने (स्पेशल टास्क फोर्स) दिल्लीतून अटक केली आहे. आरोपी यॉर्कर एफएक्स आणि यॉर्कर कॉपिटल कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यावर ६ ते ८ टक्के निश्चित नफा देऊन लोकांना आमिष दाखवत असत. आरोपींनी आतापर्यंत २२८३ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपींना ही रक्कम १६ खात्यांमध्ये मिळाली आहे. एसटीएफने ९० कोटी रुपये जप्त केले आहेत. आरोपी ही रक्कम परदेशी खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्याचा कट रचत होते.

www.dainikmahasagar.in / Epaper: www.epaper.dainikmahasagar.in nagpurpost@gmail.com / mahasagarngp@gmail.com



थोडक्यात..

भारताचे मौन अस्वस्थ करणारे

■ **नवी दिल्ली :**
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी इस्त्रायलने इराणवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी द हिंदूमधील एका लेखात लिहिले आहे की, इस्त्रायल स्वतः एक अण्वस्त्रसंपन्न देश आहे, परंतु अण्वस्त्रे नसतानाही इराणला लक्ष्य केले जात आहे. हा इस्त्रायलचा दुटप्पीपणा आहे. त्यांनी असेही म्हटले की इराण हा भारताचा जुना मित्र आहे आणि अशा परिस्थितीत भारताचे मौन अस्वस्थ करणारे आहे. गाझामधील विध्वंस आणि इराणमधील हल्ल्यांबद्दल भारताने स्पष्ट, जबाबदार आणि मजबूत आवाजात बोलले पाहिजे. अजून खूप उशीर झालेला नाही. १३ जून २०२५ रोजी इस्त्रायलने इराणच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आणि एकतर्फी हल्ला केला, जो बेकायदेशीर आणि प्रादेशिक शांततेसाठी धोकादायक आहे. कॉंग्रेस इराणमधील या हल्ल्यांचा निषेध करते, ज्यामुळे प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर गंभीर अस्थिरता आणि संघर्ष निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

१० वर्षांच्या मुलावर बलात्कार करून हत्या

अलीगड : अलिगडमध्ये एका तरुणाने त्याच्या मित्राच्या १० वर्षांच्या भावावर बलात्कार करून त्याची हत्या केली. मित्राला घडा शिकवण्यासाठी त्याने त्या मुलाला शेतात नेले. तिथे त्याने त्याला नशायुक्त पदार्थ पाजून बेशुद्ध केले. त्याच्यावर बलात्कार केला, नंतर दोरीने गाळा दाबून खून केला. ओळख पटू नये म्हणून शरीरावर पेट्रोल ओतून ते जाळले. नंतर शेतात खड्डा खोदून मृतदेह पुरला. शरीरात मीठही मिसळले जेणेकरून ते लवकर कुजेल.

आरोपी तीन दिवस पोलिसांना दिशाभूल करत राहिला. तो पोलिस आणि कुटुंबासह मुलाचा शोध घेत राहिला, परंतु पोलिसांना त्याच्या कृतीवर संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

त्याची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याने सांगितलेल्या ठिकाणी खड्डा खोदला आणि मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. हे प्रकरण इग्लास पोलिस स्टेशन परिसरातील आहे.

भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

■ **वृत्तसंस्था, सिंधुदुर्ग, दि. २१ :**
जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील नांरिंगे गावाजवळ शुक्रवारी सकाळी एसटी बस आणि रिक्शामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्शातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला. मुतांमध्ये मालवण तालुक्यातील आचरा येथील रिक्शा व्यावसायिकांचा समावेश आहे. संकेत सदानंद घाडी (३५), संतोष रामजी गावकर (३५) रोहन मोहन नाईक (३५), आणि सोनू कोळंबकर (४५) अशी मृतांची नावे आहेत. तर रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर गोवा येथील बांधूळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिश्कालकासह प्रवासी मध्यधुंद अवस्थेत होते. याच कारणामुळे रिश्कावरील निर्वंत्रण सुटून एसटी बसला समोरासमोर धडक दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी तत्काळ धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात पोहोचवले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिला मतांवर डोळा लाडक्या बहिणींना ९ टक्के व्याजाने १ लाखापर्यंत कर्ज

■ **महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २१ :**
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांच्या मतपेटीवर डोळा ठेवत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी नवे पाऊल उचलण्यात आले आहे. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून विशेष आर्थिक यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभर महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुंबई बँक आणि विविध महामंडळाकडून महिलांना ९ टक्के अल्प व्याजदराने कर्जपुरवठा केला जाणार आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महायुती सरकारने लाडक्या बहिणींना खुश करणाऱ्या प्रयत्न केला आहे.

राज्यात लाडकी बहीण योजनेचे अडीच कोटी लाभार्थी आहेत. दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर दीड हजार रुपये जमा होत आहेत. लाडकी बहिण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. दर महिन्याना लाडक्या बहिणींना लाभ देताना सरकारची दमछाक होत आहे त्यातच विरोधकांकडून लाडकी बहिण योजना बंद होणार असल्याची टीका केली जात आहे, त्यातच आता महिलांच्या स्वयंरोजगारासाठी स्थानिक सहभागातून पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, या पतसंस्था सहकारी संस्था अधिनियम, १९६० आणि नियम १९६१ अंतर्गत नोंदणीकृत असतील. महिला व

बालविकास विभागाच्या लाभार्थी यादीच्या आधारे सदस्यता दिली जाणार असून, प्रवर्तकांची पार्श्वभूमी तपासणे व केवायसी पूर्ण करणे अनिवार्य राहील. प्रत्येक संस्थेसाठी सहाय्यक निबंधक पालक अधिकारी म्हणून नेमण्यात येणार आहेत. राज्यात शहरी व ग्रामीण स्तरावर महिलांच्या सहभागातून पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी विविध स्तरांवर प्राथमिक सभासदांची संख्या व भागभांडवलाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. महिलांच्या उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक उद्योगास सुरू केले. आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील भाजपवर सडकून टीका केली आहे. हिंदी

यांच्या योजनांचा समावेश करून सुसंगत आर्थिक पायाभूत रचना तयार करण्यात आली आहे. पात्र महिलांना १ लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे कर्ज ९% दराने दिले जाणार आहे. इतर कर्जदारांसाठी हा दर १०.५० ते १३.५० टक्क्यांपर्यंत आहे. अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी सांगितले की, विधानसभेला लाडक्या बहिणींनी महायुतीला भरघोस मतदान केले. सरकारने मदतीच्या निकषात बसत नसलेल्या लाखो महिलांना वगळण्यात आले. त्यामुळे सामान्य महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला. त्याच्या भरपाईसाठी ही योजना आहे. अर्थात कर्जाचे वाटप पारदर्शक पद्धतीने कसे होणार? ९ टक्के दराने कर्ज घेणे किती महिला बचत गटांना परवडेल? हे मुद्दे योजनेचा पूर्ण आराखडा अभ्यासल्यावरच स्पष्ट होईल.



मुंबईत कुलाबा येथे गेट वे ऑफ इंडियासमोर मुंबई पोलीस दलाने सकाळी योगा केला.

एअर इंडियाच्या ३ अधिकाऱ्यांची हकालपट्टी

■ **वृत्तसंस्था, नवी दिल्ली, दि. २१ :**
अहमदाबाद विमान अपघातानंतर, डीजीसीएने शनिवारी एअर इंडियाला ३ अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले. यामध्ये विभागीय उपाध्यक्षांसह तीन अधिकार्यांचा समावेश आहे. डीजीसीएने पायलटला क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित भूमिका आणि जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यास सांगितले आहे.

अहमदाबाद प्लेन क्रॅश

निर्णय घेण्यात आला. लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ टेकऑफनंतर लगेचच कोसळले. विमान मेडिकल कॉलेज हॉस्टेलला धडकले, ज्यामध्ये प्रवाशांसह एकूण २७० लोकांचा मृत्यू झाला. एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी डीजीसीएचा आदेश स्वीकारला आहे आणि त्याची अंमलबजावणी केली आहे. अनिवार्य उड्डाण अनुभव आणि परवाना नियमांचे उल्लंघन, वेळापत्रक प्रोटोकॉलचे पालन न करणे असे आरोप त्यांच्यावर आहेत. एअर इंडियाने या अधिकाऱ्यांना क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित सर्व जबाबदाऱ्यांमधून तात्काळ काढून टाकावे, शिस्तबद्ध कारवाई सुरू करावी. १० दिवसांच्या आत डीजीसीएला कळवावे, असे आदेशात म्हटले आहे.

मतदान केंद्राचे फुटेज सार्वजनिक करता येणार नाही

■ **वृत्तसंस्था, नवी दिल्ली, दि. २१ :**
निवडणूक आयोगाने शनिवारी म्हटले आहे की, मतदान केंद्रांच्या वेबकास्टिंगचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करणे योग्य नाही. यामुळे मतदार आणि गट ओळखणे सोपे होईल. मतदार आणि गैर-मतदार दोघेही असामाजिक घटकांकडून दबाव, भेदभाव आणि धमक्यांना बळी पडू शकतात.

आयोगाने म्हटले आहे की, सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करणे हे लोकप्रतिनिधी कायद्यातील कायदेशीर तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन असेल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दाव्यावरील सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्याच्या मागणीवर आयोगाचे हे उत्तर आले आहे. यावर कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांनी सडकून टीका केली आहे.

■ वृत्तसंस्था

तेहरान/तेल अवीव, दि. २१ :

इस्त्रायलने इराणचा झोन कमांडर अमीन पोर जोडखी याला हवाई हल्ल्यात ठार मारल्याचा दावा केला आहे. यापूर्वी १३ जून रोजी इस्त्रायलने झोन युनिट प्रमुख तहर फर यांना ठार मारले होते. तेव्हापासून जोडखी झोन युनिटचे प्रमुख होते. इस्त्रायलने आतापर्यंत इराणच्या १२ हून अधिक लष्करी अधिकाऱ्यांना ठार मारले आहे. यामध्ये इराणी लष्करप्रमुख मोहम्मद बघेरी दिले आणि इराणमधील आयआरजीसी प्रमुख हुसेन सलामी आणि इतर अनेक मोठ्या नावांचा

समावेश आहे.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की ते इस्त्रायलला युद्ध थांबवण्यास सांगणार नाहीत. ते म्हणाले की जर कोणी जिंकत असेल तर त्याला थांबवणे कठीण आहे. इराण आणि इस्त्रायलमधील युद्ध सुरू आहे. इराणने सकाळी तेल अवीव आणि इस्त्रायलमधील इतर शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. त्याच वेळी, इस्त्रायलनेही प्रत्युत्तर दिले आणि इराणमधील इस्कहानमधील कोम येथे क्षेपणास्त्र हल्ले केले. २ जणांचा मृत्यू झाला

आहे आणि ४ जण जखमी झाले आहेत.

गेल्या ८ दिवसांत इस्त्रायलमध्ये २४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. इराणमध्ये ६५७ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २००० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ही आकडेवारी वॉशिंग्टनस्थित इराणी मानवाधिकार गटाने दिली आहे. इराणहून भारतीय परतले आहेत. संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे राजदूत अमीर सईद इरावनी यांनी इस्त्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या इराणी मुलांचे पोस्टर दाखवले.

४७१ धावांवर गुंडाळला भारताचा डाव

कर्णधार शुभमन गिलसह ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वालने ठोकले शतक



■ **वृत्तसंस्था, लीड्स, दि. २१ :**
तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा डाव ४७१ धावांवर संपला. संधाने शेवटच्या ७ विकेट्स ४१ धावा करून



गमावल्या. शनिवारी, हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, भारतीय संघाने ३५९/३ च्या धावसंख्येने खेळण्यास सुरुवात केली. कर्णधार शुभमन गिलने १४७, ऋषभ पंतने १३४ आणि यशस्वी जैस्वालने १०१ धावा केल्या. केएल राहुलने ४२ धावांचे योगदान दिले. लंचपूर्वी गिल आणि पंत बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा खालचा मधला क्रम कोसळला. ८ वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या करुण नायरला आपले खातेही उघडता आले नाही. रवींद्र जडेजा ११ धावा काढून बाद झाला आणि शार्दुल एक धाव काढून बाद झाला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स आणि जोश टंग यांनी प्रत्येकी ४ विकेट घेतल्या. ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पावसामुळे इंग्लंडचा डाव सुरू झालेला नव्हता.

भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २१:

योग ही आमची परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरकिल्ली आहे. ही चिकित्सा पद्धती आहे. भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची निर्मिती व्हावी, असा प्रयत्न सर्व मिळून करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'वारकरी भक्तीयोग' कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, विदुल रंछिणी संस्थान पंढरपूरचे सहअध्यक्ष गंभीरनाथ औसेकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी,



विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अभिनेश कुमार, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा संचालक शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूटी, विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस योग हा शरीर आणि मनाला सर्वार्थाने पुनरुज्जीवित करणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, योगाचे हे आमचे

प्राचीन ज्ञान जगाने स्वीकारावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात योग दिनाचा प्रस्ताव ठेवला आणि सर्व देशांनी पाठिंबा दिलेला हा संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात एकमात्र प्रस्ताव आहे. गेले ११ वर्षे जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे.

योगसाधना कोणालाही करता येते. शरीर, मनाला आणि शरीरातील सर्व चक्रांना पुनरुज्जीवित करत उभारी देण्याचे काम योगासनाच्या माध्यमातून होते. ही

सर्व आसने शरीराची रचना लक्षात घेऊन रचलेली आहेत. नखापासून केसांपर्यंत शरीराच्या प्रत्येक बाह्य आणि अंतर्गत अवयवाला दिशा देण्याची आणि उपचार करण्याची रचना योगासनात आहे. जगामध्ये योगासनाकडे उपचार शक्ती (हिलींग पॉवर), आरोग्यदायी जीवनशैली (वेलनेस) म्हणून पाहिले जाते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला 'एक भूमी, एक आरोग्य' हा संदेश कृतीतून देणारा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून वारकऱ्यांसोबत योगासन करणे ही एकप्रकारे आनंदाची पर्वणी आहे. आज सर्व दिंड्या मुक्कामाच्या ठिकाणी योगासन करत आहेत. तसेच ७०० महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील योगासनात सहभागी झाले आहेत, ही आनंदाची बाब आहे. आयोजकांनी आरोग्य वारी हे नवीन रिंगण दिले असून ते पुढे कायम चालत रहावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

मंत्री पाटील म्हणाले, प्रधानमंत्री

नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये योग दिनाचा प्रस्ताव मांडला त्यानुसार हा दिन साजरा केला जातो. आज एकाच वेळी भारत आणि जगातील जवळपास १० कोटी लोक योग करत असतील, अशी अद्भुत किमया झाली आहे. ५ हजार वर्षांपासूनच्या इतिहासातील योगा, ध्यान, यज्ञाचे महत्त्व पुन्हा एकदा जगाच्या लक्षात आले असून यातील विज्ञानाचे सर्व जग अनुसरण करत आहे.

योग कार्यक्रमात आमदार सर्वश्री भीमराव तापकोर, हेमंत रासने, सुनील कांबळे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे आदी सहभागी झाले. परदेशी नागरिक, विद्यापीठातील अधिष्ठाता, प्राचार्य, विद्यार्थी आदी योगात सहभागी झाले.

मालवणीत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २१:

मुंबईच्या मालवणी परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी अल्पवयीन मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार केला.

पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल करताना म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी मुलीवर दोन जणांनी धमकी देत अत्याचार केला. 6 जून रोजी पीडितेची ती अश्लील क्लिप तिच्या आईला पाठविण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या नंतर त्यांनी मालवणी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी फेब्रुवारी महिन्यात मैत्रीणीच्या बर्थडे पार्टीला तिच्या घरी गेली होती. त्यावेळी मैत्रीणीच्या घरी कोणीही नव्हते. एक 23 वर्षाचा एक तरुण आला. याच तरुणाने पीडित मुलीवर बलात्कार करत तिचे चित्रीकरण केले. या व्हिडिओ त्याने दुसऱ्या मित्राला पाठवला

त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून मुलीला धमकी देण्यास सुरुवात केली. सोशल मिडीयावर हे सर्व अपलोड करेल अशी धमकी देत त्याने लॉज्जर नेट तिच्यावर अत्याचार केला. यानंतर हा व्हिडिओ तिच्या आईला पाठवल्याने हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी मालवणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (1), 56 (1), 3 (5) अन्वये बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्वरीत तपास सुरू करत दोघा आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक 23 वर्षाचा असून ओला चालक आहे. दुसरा आरोपी पाटोव कुत्रा सांभाळण्याचे काम करतो. आपली बदनामी होईल या भीतीने तो नाइलाजास्तव त्याला भेटायला गेली. त्या आरोपींनी पीडितेला गोराई येथील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोघ महिन्यांच्या काळात दोन्ही आरोपींनी तिला वारंवार धमकावून तिच्यावर बलात्कार केला.

लाडक्या बहिणींना ०% दराने १ लाखांचे कर्ज मुंबई बँक देणार मदतीचा हात

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २१:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या मुंबईतील महिलांना शून्य टक्के व्याजाने तब्बल 1 लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय मुंबई बँकेने घेतला आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष तथा भाजप आमदार प्रवीण देकर यांनी ही माहिती दिली आहे. बँकेने मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचा मोठा लाभ सत्ताधारी महायुतीला मिळण्याची शक्यता आहे.

महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या आहेत. काही महिलांनी छोटे-मोठे उद्योगधंदेही सुरू केलेत. त्यानंतर आता या योजनेतर्गत मुंबईतील महिलांना चक्क शून्य टक्के व्याज दराने 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग-व्यवसायासाठी माध्यमातून बाजारात आणण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आम्ही लाडक्या बहिणींना 9



टक्के व्याजदराने करण्यात येणारा कर्जपुरवठा शून्य टक्के दराने करण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रवीण देकर यांनी सांगितले आहे.

सद्यस्थितीत सरकारच्या 4 महामंडळांच्या योजनेतून लाभार्थींना 12 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दिला जातो. उदाहरणार्थ, पर्यटन महामंडळाच्या आई योजनेद्वारे महिलांना 12 टक्क्यांपर्यंत व्याज परतावा दिला जातो. याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्त्यांचे महामंडळ व ओबीसी महामंडळाच्या योजनेतूनही महिलांना व्याजाचा परतावा दिला जातो. त्यामुळे आम्ही ज्या महिलांना कर्जपुरवठा करत आहोत, त्या लाभार्थी या महिला या योजनेत बसत

असतील तर त्यांनाही शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकते, असे प्रवीण देकर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले.

प्रवीण देकर पुढे म्हणाले, एका महिलेला 1 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. त्यामुळे 5-10 महिला एकत्र येऊन उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला वरील चारही महामंडळांचे संचालक, संबंधित खात्याचे सचिव व अतिरिक्त सचिव होते. या चारही महामंडळांच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याचा शासन निर्णय झाला. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशही दिले.

महिलेवर अत्याचार करून पतीला ठार मारण्याची धमकी

■ महासागर प्रतिनिधी, हिंगोली, दि. २१:

हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात महिलेवर अत्याचार तरून तिच्या पतीलाच धमकी देऊन तिच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका तरुणावर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 21 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आरोपी तरुणाच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात विकास गिरी या तरुणाने एका महिलेवर अत्याचार केला.

मात्र बदनामीच्या भितीमुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यामुळे विकास याने मागील काही दिवसांपासून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करत होता. दरम्यान, शुक्रवारी ता. २० त्याने पुन्हा एकदा महिलेच्या घरात जाऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकराची माहिती त्या महिलेच्या पतीला मिळाल्यानंतर त्याने विकास याला जाब विचारला.

मात्र त्याने त्यांनाच जिवे मारण्याची धमकी देऊन शांत केले. या प्रकरामुळे चाबरलेल्या महिलेची मुलगी तेथे आल्यानंतर विकास याने त्यामुलीचाही विनयभंग करून पळ काढला. या प्रकरानंतर त्या महिलेने कुटुंबीयांसह थेट हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली.

यामध्ये विकास याने मागील एक वर्षापासून जबरदस्तीने अत्याचार केला असून पतीलाही जिवे मारण्याची धमकी दिली. यावर पोलिसांनी विकास गिरी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल दाखल केला आहे.

नाशिकच्या ५ धरणांतून गोदापात्रात विसर्ग 'नाथसागरा'त 98 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक



■ महासागर प्रतिनिधी, नाशिक, दि. २१:

नाशिक जिल्ह्यात गत दोन दिवसांत समाधानकारक पाऊस झाला आहे. सध्याही पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी, गंगापूरसह जिल्ह्यातील 5 धरणांतून खालच्या भागात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पैठणच्या जावकवाडी प्रकल्पात नांदूरमध्यमेश्वरमार्गे सुमारे 14 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू झाली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरसह या धरणावर अवलंबून असणाऱ्या शहरांचा व शेतीचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणासाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. यामुळे गंगापूर धरणातून शुक्रवारी सकाळी 9 वा. 1 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा

विसर्ग सुरू करण्यात आला. हा विसर्ग आज शनिवारी दुपारी पुन्हा 1160 वरून 2 हजार 320 क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. यासाठी धरणाच्या 9 पैकी 3 दरवाजे काही फुटांनी उघडण्यात आले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असणारा पाऊस, दगाळ हवामान यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या गंगापूर धरणात 65 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसामुळे जिल्ह्यातील पाणीसाठा 42 टक्क्यांवर पोहोचला आहे.

1 दरणा, नांदूरमध्यमेश्वर, कादवा, पालखेड या इतर 4 धरणांतूनही खालच्या दिशेने पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतकतेचा इशारा देण्यात आला आहे. सद्यस्थितीत दरणा धरणातून 4,742 क्युसेक, तर

कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ

कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी 28 फुटांवर पोहोचली आहे. कोल्हापूर शहरामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. पण घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरूच आहे. राधानगरी धरणातूनही पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून त्या ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

नांदूरमध्यमेश्वर धरणातून शुक्रवारी रात्री 9 वाजता 9,465 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

याशिवाय कादवातून 530 क्युसेक, तर पालखेड धरणातून 1,350 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. होळकर पुलाखालूनही 1446 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्यात आल्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. हे पाणी नांदूरमध्यमेश्वर मार्गे नाथसागरात दाखल होत आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे गोदावरीला पूर आला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा पेटणार

महायुती सरकारने उच्चाधिकार समितीची केली पुनर्रचना

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २१:

महाराष्ट्र सरकारने केलेली सीमासमन्वय मंत्र्यांची नियुक्ती तथा उच्चाधिकार समितीच्या पुनर्रचनेनंतर कन्नड संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांनी कानडी सरकारवर प्रभारी मंत्र्यांची नियुक्ती करणाऱ्या मोठा दबाव टाकला आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावादाचा जुना प्रश्न चिघळण्याची भिती व्यक्त केली जात आहे.



दांडगा अभ्यास आहे. यापूर्वी 2016 मध्येही त्यांची या प्रकरणी प्रभारी मंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. त्यामुळे यावेळीही त्यांचीच पुन्हा नियुक्ती केली जावी, अशी कन्नड संघटनांची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीनुसार आता कर्नाटक सरकार सीमाप्रश्नाची जाण असणाऱ्या नेत्यांची एक समिती स्थापन करणार असल्याची माहिती आहे. मंत्री पाटील हे त्या समितीचे प्रमुख असतील अशी नवी माहिती प्राप्त झाली आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रासोबतचा दावा 2004 साली सुप्रीम कोर्टात दाखल झाला. तेव्हापासून कर्नाटक सरकारने हा विषय न्यायालयाच्या अखत्यारीतील नसल्याची भूमिका घेतली आहे. पण सीमाप्रश्न न्यायालयाच्याच अखत्यारित येतो असे नमूद करत सुप्रीम कोर्टाने 2012 साली या प्रकरणी साक्षी व पुरावे नोंदवण्यासाठी एक समिती स्थापन केली.

त्यानंतर कर्नाटकने या वादाशी संबंधित साक्षी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले. यासाठी वेळगाव नगरविकास प्राधिकरण तथा बुडा कार्यालयात एक खास कक्षही स्थापन करण्यात आला. पण मध्यंतरी कर्नाटकने सुप्रीम कोर्टात एक फेरविचार याचिका दाखल करून या प्रकरणी वेळकाढू धोरण स्वीकारले आहे.

वैमानिक महिलेचा खासगी टॅक्सीत विनयभंग

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २१:

पतीला भेटून घरी परतत असलेल्या एका वैमानिक महिलेचा खासगी टॅक्सीत तिचाही विनयभंग केल्याची घटना गुरुवारी रात्री मुंबईत घडली आहे. याप्रकरणी महिलेने केलेल्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी तिचाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.

पीडित २८ वर्षीय महिला एका खासगी विमान कंपनीत वैमानिक असून त्यांचे पती नौदलात अधिकारी आहेत. ते कुलाबा परिसरात काम करतात. त्या गुरुवारी रात्री पतीला भेटण्यासाठी कुलाबा परिसरात गेल्या होत्या. हॉटेलमध्ये रात्री १० च्या सुमारास जेवण केल्यानंतर त्या खासगी टॅक्सीने पूर्व उपनगरातील घरी जाण्यास निघाल्या. मात्र काही अंतर पुढे जाताच टॅक्सीचालकाने एका ठिकाणी गाडी थांबवली. यावेळी या गाडीत आणखी दोघेजण बसले. यापैकी मागे बसलेल्या एका आरोपीने महिलेला अश्लील स्पर्श करण्यास सुरुवात केली.

अमित शहांकडे गांधीर्याने पाहण्याची गरज नाही : संजय राऊत

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २१:

एकनाथ शिंदेचा परिचय अमित शहा यांच्यापेक्षा अमाहला जास्त आहे. त्यांची शिवसेना ही खरी शिवसेना म्हणजे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष हा रामदास आठवले यांचा असल्याचे म्हणण्यासारखे आहे. महाराष्ट्राने अमित शहा यांच्याकडे फार गांधीर्याने पाहण्याची गरज नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपसह शिंदेवर टीकास्त्र डागले आहे.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे ज्युनिअर बोलबच्चन आहेत. पण त्यांना अजून ते जमत नाही ते उघडे पडतात. आणि आता पंतप्रधान मोदीही उघडे पडू लागले आहेत. त्यांच्यावर लोक विश्वास ठेवायला



तयार नाही. भाजप अन् त्यांच्या बगलबच्च्यांना वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून नियमांमध्ये बदल करणे सुरू आहे, आतापर्यंत हे नियम नव्हते.

संजय राऊत म्हणाले की, अमित शहा यांच्यासारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला डिवचून गेले, अशा नांया मराठी माणसाने एकत्र येऊन ठेचा, ही भूमिका उद्भव ठाकरे यांची आहे. हीच भूमिका राज

ठाकरे यांची सुद्धा आहे. सध्या महाराष्ट्रात दोनच समविचारी पक्ष आहेत, दोनच समविचारे नेते आहेत, एक सन्माननीय उद्भव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे. संजय राऊत म्हणाले की, अमित शहा मुंबईमध्ये मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी येतात. अमाहला दुःख या गोष्टीचे वाटते की त्यांच्या आजू-बाजूला असलेली मराठी माणसं शहांच्या अशा वक्तव्यावर टाळ्या वाजवतात. अमित शहा यांनी शिवसेनेबद्दल वक्तव्य करत बाळासाहेब ठाकरे यांचा पुन्हा एकदा अपमान केला आहे. मराठी माणूस आणि मराठी एकजुटीचा त्यांनी अपमान केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही अमित शहा यांचा गट आहे हे एकनाथ शिंदे यांनी

वारंवार हे स्पष्ट केले आहे आणि आम्ही शहांचे बुटचाटे आहोत, अशी विखारी टीका राऊतांनी केली आहे. म्हणून ही सर्व वक्तव्य केली जात आहे. इतकं सर्व केले तरी शिवसेना उभी आहे याचा त्रास शहा यांना होत आहे. एकनाथ शिंदेची ओळख ही लिंबू-मिरची उपमुख्यमंत्री अशी आहे. शहांही त्यातीलच एक आहे. संजय राऊत म्हणाले की, अमाहला कोण जर बोलबच्चन म्हणत असेल तर आम्ही त्याची प्रेरणा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेतली आहे. जगातील सगस्त बोलबच्चन महामंडळांचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी पूर्वी आमचे संबंध होते त्यामुळे थोडे फार बोलण्याचे गुण आम्ही घेतले आहेत, असा टोला राऊतांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेनंतर लगावला आहे.



संवर्धन करणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीनंतर माझी वसुंधरा अभियान 6.0ची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत नोंदणी केलेल्या 422 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व

27895 ग्रामपंचायती अशा एकूण 28,317 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0 राबविण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकसंख्या निहाय गट करून स्पर्धा घेण्यात येणार आहे.

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २१:

अल्पवयीन मुलीवर स्कू ड्रायव्हने अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केल्याच्या आरोपाखाली मेघवाडी पोलिसांनी २४ वर्षीय तरुणासह त्याच्या प्रेयसीला अटक केली. या अत्याचारांमुळे पीडित मुलगी जखमी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी ३६ वर्षीय आईसोबत उपनगर परिसरात राहते. तिच्या आईच्याच तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीची आई एका कॅटरिंग सुविधा देणाऱ्या कंपनीत कामाला आहे. आरोपी व त्याची

प्रेयसी त्यांच्या कंपनीत कामाला आहेत. तक्रारदार महिला पतीपासून वेगळी राहते. दोन्ही आरोपीही तिच्यासोबत राहत होते.

तक्रारीनुसार, पीडित मुलीची आई कामानिमित्त १४ मे ते १५ जून या कालावधीत घराबाहेर गेली असताना आरोपी व त्याच्या २१ वर्षीय प्रेयसीने १० वर्षांच्या पीडित मुलीवर चार वेळा लैंगिक अत्याचार केला. आरोपीने अनेक वेळा पीडित मुलीवर अत्याचार केला. यावेळी त्याने स्कूड्रायव्हचा वापर केला. यावेळी २१ वर्षीय आरोपी महिलेने त्याचे चित्रीकरण केले. अ तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास आईला मारून टाकण्याची, तसेच तिचे चित्रीकरण समाज माध्यमांवर वायरल करण्याची धमकी आरोपीने दिली.

रस्त्यालगतच्या व्यावसायिक अतिक्रमणाविरोधात जनआक्रोश

महासागर प्रतिनिधी
आर्वी, दि. २१ जून
शहरात रस्त्यालगतच नव्हे तर, बाजारात सुध्दा व्यवसायीकांनी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केले असुन यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी या विरुध्द जबरदस्त जनआक्रोश निर्माण झाला असुन मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयाच्या माध्यमातुन भावना व्यक्त केल्या जात आहे. याकडे खासदार, दोन आमदार या राजकीय त्रिदेवासह, नेते, संघटना व आंदोलनकर्ते लक्ष घालणार काय? असा प्रश्न नागरिकांचा आहे.

मॉडेल हायस्कुल पासुन तर शिलाराम मंगल कार्यालयापर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज चौकापासुन तर, गांधी चौकापर्यंत तर दुसरीकडे बालाजी टॉकीज पर्यंत याशिवाय नेहरु मार्केट, इंदिरा मार्केट एवढच नव्हे



राजकीय त्रिदेवासह, नेते, संघटना व आंदोलनकर्ते लक्ष घालणार काय?

तर संपुर्ण शहरात व्यवसायीकांनी अतिक्रमण करुन आपले छोटे मोटे व्यवसाय थाटले आहे. यात चार चाकी बंडीवाले व ग्राहक सुध्दा आपली वाहने रस्त्यावर ठेवुन त्यात भर घालतात. परिणामी वाहतुकीला अडथळा तर निर्माण होतोच शिवाय छोटे मोटे अपघात घडुन भांडणे सुध्दा होतात. यामुळे शाळकरी मुले, महिला, नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे. खासदार व दोन्ही आमदारांसह

आपला इगो सोडुन एकत्र येतील काय ? कळीचा प्रश्न

शहरातील नागरिकांच्या हिताकरीता सर्व हेवेदावे सोडुन राजकीय नफा नुकसान सोडून, तो माझा हा तुझा ही प्रवृती सोडुन, खासदार, आमदार, गावनेते, विविध संघटनेचे पदाधिकारी इमाने इतबारे एकत्र आले. त्यांनी अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनाच्या सोयीचा विचार केला. तर नक्कीच अतिक्रमण काढण्याकरीता कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. शिवाय कोणीही अतिक्रमण करणार नाही याची दक्षता घेण्यास प्रशासन सुध्दा मागे पुढे पाहणार नाही. मात्र आपला इगो सोडून हे एकत्र येतील काय ? हा खरा कळीचा प्रश्न आहे.

प्रशासनाच्या कारवाईला मतदारांची पोठली बांधणाऱ्यांचा अडथळा

जेव्हा जेव्हा प्रशासन व्यावसायिक अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा मतदारांची पोठली बांधणाऱ्यांचा अडथळा निर्माण होतो व दुसरेच दिवशी परिस्थिती जैसे येते. नगराध्यक्ष पदावर असतांना स्व. अॅड. प्रकाश भुसारी यांनी अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर चपला जोड्यांचा वर्षाव झाला कुणीही त्यांना सहकार्य केले नाही. स्व. पत्रकार साबीर अहमद व माजी नगरसेवक दशरथ जाधव यांनी त्यांचा बचाव करुन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात नेवुन बसवीले अन्यथा वेगळच काही घडल असतं. उपविभागीय अधिकारी असो, मुख्याधिकारी असो आदिंनी सुध्दा यापुर्वी अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तर राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करुन त्यांना चुप बसवीले ऐवढेच नव्हेत तर, अनेक संघटनांनी सुध्दा विविध प्रकारचे आंदोलन करुन प्रशासनाला वेटीस धरण्याचा प्रयत्न केल्याचा वाईट अनुभव गावकऱ्यांच्या पाठीशी आहे.

गाव नेते, सामाजीक संघटना व आंदोलन कर्त्यांनी सुध्दा अतिक्रमण काढण्याकरीता पाहिजे अशी अपेक्षा प्रशासनाला बाध्य केल्या नागरिकांची आहे.

विद्युत तारेला स्पर्श होवून तीन मेंढया जागीच मृत

महासागर प्रतिनिधी
आष्टी(श), दि. २१ जून
वादळी वा-याने तालुक्यातील दलपतपूर शिवारात खाबांवरील तुटलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श होऊन एक मेंढवा व २ मेंढया जागीच मृत पावल्या. ही घटना शुक्रवार २० रोजी

घडली. दलपतपूर येथील महेंद्र पंजाब धावट यांचा शेव्हा व मेंढ्या पालनाचा व्यवसाय आहे. यावरच ते घरचा उदरनिर्वाह करतात. वादळी वा-यासह परिसरात पाऊस पडला. दलपतपूर गावाशेजारी वर्धा नदी असुन नदीवरून सिंचनासाठी विद्युत कनेक्शन देण्यात

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधिक्षक अनुराग जैन, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, जिल्हा क्रिडा अधिकारी आशा मेश्राम, वर्धा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल कठाणे, सचिव अशोक गोयंका, प्रदीप बजाज, प्राचार्या अन्धा आगवण, पतंजली योग समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत सावरकर, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे उपस्थित होते.

अंमली पदार्थाची विक्री करणारे पोलिसांच्या जाळ्यात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त



महासागर प्रतिनिधी
वर्धा, दि. २१ जून
गांजा, अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता वाहतूक करणा-या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन त्यांचे जवळून १ लाख २९ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली. सविस्तर वृत्त असे की, समुद्रपूर पो.स्टे.परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाहीकरीता पेट्रोलिंग गोपणीय शेंडगाव चौरस्ता, जाम ते नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ हायवेवर, समुद्रपूरकडे जाणा-या वळण रोडवर सापळा रचुन एन.डि.पी.एस. अॅक्ट अंतर्गत कार्यवाही केली असता, आरोपी मोहम्मद सरफराज अख्तर अब्दुल सत्तार अन्सारी, वय (३८) रा. पिली नदी टिपु सुलतान चौक, नागपूर, शकिल बाबा खान, वय (४८) रा. शितला माता मंदिरजवळ यशोधरानगर वांजी लेआऊट नागपुर हे रंगेहाथ गांजा अंमली पदार्थाची वाहतूक करतांना मिळून आले. आरोपी मोहम्मद सरफराज अन्सारी याचे अंगझडती दरम्यान गांजा अंमली पदार्थ मिळुन आल्याने, जत्ती पंचनामा करून, दोन्ही आरोपींचे ताब्यातुन गांजा १.९८४ किलोग्रॅम कि. ३९ हजार ६८०० एम.एच. ४९ ए.व्हाय. ५२४६ क्रमाकांची दुचाकीकि. ८० हजार रु ,मोबाईल कि. १० हजार रु असा एकूण १ लाख २९ हजार ६८० मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंद करुन जप्त मुद्देमाल व आरोपींना पो.स्टे. समुद्रपुर यांचे स्वाधीन करण्यात आले.ही कारवाई पोलीस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलीस अधिक्षक ,डॉ सागर कवडे सा., यांचे निर्देशाप्रमाणे स्था. गु. शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

जिल्हयात जागतिक योग दिन साजरा

निरोगी आरोग्यासाठी नियमित योगा आवश्यक - पालकमंत्री डॉ. भोयर



महासागर प्रतिनिधी
वर्धा, दि. २१ जून
भारतातील योगाचे महत्व संपुर्ण जगाने स्विकारले असून दिवसेंदिवस योगाचे महत्व वाढत चालले आहे. निरोगी आरोग्य ठेवून सुख समाधानाने आयुष्य जगण्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलिस अधिक्षक कार्यालय, मेरा युवा भारत, जिल्हा क्रिडा अधिकारी

कार्यालय, न्यू इंग्लिश हायस्कुल व ज्युनियर कॉलेज, पतंजली योग परिवार, निसर्ग सेवा समिती वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश हायस्कुल व ज्युनियर कॉलेजचे रंग मंदिर प्रांगण, महादेवपुरा येथे आयोजित 'जागतिक योग दिवस जिल्हास्तरीय योग समारंभात ते बोलत होते. मंचावर जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधिक्षक अनुराग जैन, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज

गोहाड, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, जिल्हा क्रिडा अधिकारी आशा मेश्राम, वर्धा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल कठाणे, सचिव अशोक गोयंका, प्रदीप बजाज, प्राचार्या अन्धा आगवण, पतंजली योग समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत सावरकर, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी वान्मथी सी म्हणाल्या की, आपले शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगा करणे आवश्यक आहे. योगाला आपल्या जिवनाचे अविभाज्य घटक बनवावे. योग

जीवन रोगमुक्त, व्याधीमुक्त करण्यासाठी योगा आवश्यक -माजी खासदार तडस



देक्की : संपूर्ण जगभरात आजचा दिस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. र्थनियमित योगासने केल्याने मन प्रसन्न व उत्साही राहते.परिरे व मनाची कार्यक्षमता वाढते.अतिरिक्त वजन कमी होते. जीवन रोगमुक्त, व्याधीमुक्त,नशामुक्त करण्यासाठी दररोज योगा करणे अत्यंत आवश्यक आहे आणि सर्वेंनी योगा करावा असे आवाहन माजी खासदार रामदास तडस यांनी केले.

जागतिक योग दिननिमित्त जागतिक योग दिनाला विदर्भ केंसरी रामदास तडस इंडोअर स्टॅडियममध्ये योगा आसनांने सुरुवात झाली, योग शिबीर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम माजी खासदार तडस व आमदार राजेश बक्राने यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष, संजय गाते होते, कार्यक्रमाला

धामणगांव (वा) येथे आंतरराष्ट्रीय योग दिन



वर्धा : बजाजकृषी महाविद्यालय पिंपरीद्वारे राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण जागरुकता व कार्यानुभव शैक्षणिक सत्राच्या विद्यार्थ्यांनी धामणगांव (वा) येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. या दिनानिमित्त गावातील

जिल्हा परिषद शाळेत सकाळी योगा शिबिराचे आयोजन कृषी विद्यार्थ्यांनी केले.या मध्ये योगाची विविध आसने करण्यात आली आणि योगाचे महत्व गावक-यांनी सांगितले.या शिबिरात तब्बल ५० योग साधकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.शिबिराला सारपंच रेश्मा कुचेवार,चंदा नेहारे,अल्का धवणे, आणि इतर महिला तसेच

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात योगाचे धडे



देक्की - स्थानिक जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मेश झाडे, उपमुख्याध्यापक सुरेंद्र उमाटे, भाऊराव जाधव, मार्गदर्शक पांडुरंग भालशंकर, भैर्या बोडखे, रमेश तेलंगचे यांची उपस्थिती होती. शालेय प्रांगणात सकाळी ठीक ६:३० ला योग शिबिरास सुरुवात झाली. पांडुरंग भालशंकर यांनी प्राणायामाचे महत्व स्पष्ट केले प्रत्येक व्यायाम प्रकार करताना त्याचे महत्व आणि आरोग्यास होणारी मदत याची पूर्ण माहिती त्यांनी दिली. योगाचे आपल्या आयुष्यात असणारी आवश्यकता त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिली. कार्यक्रमाचे संचालन श्रीमिरिंद भागवत यांनी तर आभार भाऊराव जाधव यांनी मानले. योग दिनानिमित्त सर्व शिक्षक बंधू बंधीनी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

युवकावर कुहाडीने हल्ला

महासागर प्रतिनिधी
वर्धा, दि. २१ जून
कुरझडी येथे जुन्या वादातून उदभवलेल्या वादात एकावर कु-हाडीने हल्ला करुन जखमी केल्याची घटना १८ जून रोजी घडली, जखमी फिर्यादीचे नाव संदीप निवृत्ती कुरसंगे (२९) रा.नारायण उईके असे आरोपीचे नाव आहे, फिर्यादी व आरोपींचा मुलगा यांच्यात जुना वाद होता, त्यानंतर पुन्हा १६ जून रोजी वाद झाला, त्यानंतर संदीप कुरसंगे याने नारायण उईके यांच्याकडे कुरझडी येथे जावून तुमचा मुलगा माझ्यासोबत कोणत्याही कारणाने वाद करतो, त्याला समजून सांगा, असे म्हटले असता आरोपी नारायण उईके यांनी बाजूला ठेवून असलेली कु-हाडा आणून संदीप यांच्या डाव्या पायाला मारून जखमी केले, त्यानंतर त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, या घटनेची तक्रार सावंगी (मेघे) पोलिस ठाण्यात दिली, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामान्य रुग्णालयाच्या आयुष विभागात

वर्धा, : जागतिक योग दिनानिमित्त आज सामान्य रुग्णालयातील आयुष विभागात बालरोग तज्ञ डॉ. संजय गाटे यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी नेरोग तज्ञ डॉ. मोहन मुटे, वैद्यकीय अधिकारी गोपाल लांडगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पवार, व्यसनमुक्ती नियंत्रक हर्षल डोबळे, अपुर्बा सरदार, प्रदिप रामटेके, धिरज शेंडे यांची उपस्थिती होती. यावेळी आयुष विभागाचे योग शिक्षक डॉ. शंकर तावडे यांनी उपस्थितांना योग प्रात्यक्षिके करून आसने करून घेतली. यावेळी डॉ. संजय गाटे, डॉ.



गोपाल लांडगे, डॉ. मोहन मुटे यांनी उपस्थितांना योगादिन व दैनंदिन जिवनातील योगाचे महत्व सांगितले. तसेच आयुष विभागात नियमित सकाळी ९ ते १० वेळत सुरू असलेल्या योग वर्गाचा कर्मचारी, अधिकारी व रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

योग सनाहातार्थीत योग तज्ञ डॉ. शंकर तावडे यांनी महिला आरोग्य व योग, किशोरवयीन मुलींसाठी योग संस्कार, सुदृढ आरोग्यासाठी योग, वार्धक्याकरीता योग, बौध्दिक विकास व योग,

रेडक्रॉस, म्युनिसिपल हायस्कूल व क. महाविद्यालयात योग



आर्वी: रेडक्रॉस सोसायटी शाळा आर्वी, नगर परिषद, आर्वी व म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योगदिनाचे औचित्य साधून गांधी विद्यालय प्रांगण, येथे योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते

श्रीकांत कलोडे यांनी केले. योग गुरू श्रीकांत कलोडे यांनी योग दिनाचे महत्व सांगून जीवनात आसन, प्राणायाम, ध्यान व आहार यांचे काय महत्व विशद केले योग गुरू श्रीकांत कलोडे, प्रमोद नागरे दिपाली चौधरी यांच्या मार्गदर्शनात प्राप्ती, कपालभाती, अनुलोम विलोम,शीतली,आदि प्राणायाम व आसने केली.उपाध्यक्ष राजाभाऊ तेलंगचे, रवी शहा, दिक्षित,अग्रवाल, प्रा जवंजाळ,भट,साखरे, डॉ धोरे, डॉ गुल्हाने, डॉ होले,डॉ पतिमा पावडे, ज्योती भट्ट,डॉ होले, डॉ अनिता

भूतडा, डॉ कविता गुल्हाने,शुभांगी कलोडे, माधुरी सपकाळ, प्रा जवंजाळ,बोक, राठोड,पाटणी , प्रा दर्भे, ठाकूर,केंडे ,गोडवानी, आगरकर,केचे , राठी, डॉ बुधवानी,गिरीश राठी,चोर्गडिया आदि सदस्य नगरपालिका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे ध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी व योग प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा नितीन बोडखे तर आभार डॉअभिलाष धरमटोक यांनी मानले.



सायरन, स्फोट आणि मृत्यूचे तांडव

प्रा. सुभाषराव बनसोड
एक बहुआयामी व्यक्तिमत्व

इस्त्रायलमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या तेल अवीवच्या समुद्रकिनऱ्यावर मोठी गर्दी होती. १५ जूनपासून सुरू झालेल्या इस्त्रायल-इराण युद्धात तेल अवीव हे इराणकडून सर्वाधिक हल्ले झाले आहेत. तरीही, लोक समुद्रकिनऱ्यावर शांततेचे क्षण घालवण्यासाठी आले होते. संध्याकाळी ६ वाजता अचानक सायरन वाजु लागला. लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. सर्वजण धावत समुद्रकिनऱ्यावर बांधलेल्या बंकरमध्ये लपले. सुमारे ३ मिनिटांनी, एक मोठा स्फोट झाला.

गेल्या एका आठवड्यापासून सायरन, अलर्ट, स्फोट आणि बंकर, इस्त्रायलमधील लोकांचे जीवन यापुरते मर्यादित आहे. शाळ, महाविद्यालये, कार्यालये सर्व बंद आहेत. 'बूम.. बूम.. बूम, ऑल द टाइम, एव्हरीवेअर', म्हणजे सर्वत्र, नेहमीच स्फोट होत असतात, असे एक इस्त्रायली तरुणी सांगते. इराणने ४ लाख लोकसंख्या असलेल्या तेल अवीववर सर्वाधिक हल्ले केले आहेत. इस्त्रायली संरक्षण प्रणाली आयर्न डोमने क्षेपणास्त्रे रोखली, तरीही काही क्षेपणास्त्रे निवासी भागात पडली.

इराण आणि इस्त्रायलमधील सुरू असलेल्या तणावाचे रूपांतर १३ जून रोजी युद्धात झाले. इस्त्रायल आणि इराण सीमा सामायिक करत नाहीत, दोघांमध्ये सुमारे १८०० किमी अंतर आहे. त्यामुळे इराण आणि इस्त्रायलमध्ये क्षेपणास्त्र युद्ध सुरू आहे. आकाशात उडणाऱ्या क्षेपणास्त्रांमुळे दोन्ही देशांचे हवाई क्षेत्र बंद आहे.

इस्त्रायलची सीमा चार देशांना स्पर्श करते. इजिप्त दक्षिणेस आहे. गाझामधील इस्त्रायली कारवाईमुळे, इजिप्तला लागून असलेल्या रफाह सीमेवरून इस्त्रायलमध्ये प्रवेश बंद आहे. लेबनॉन इस्त्रायलच्या उत्तरेस आहे, जिथे हिजबुल्लाहचे नियंत्रण आहे. लेबनॉन आणि इस्त्रायल हे शत्रू देश आहेत. त्यामुळे

त्यांच्यामध्ये कोणताही सीमा तपासणी बिंदू नाही, म्हणजेच कोणताही मार्ग नाही. सीरिया हा इस्त्रायलच्या ईशान्येला आहे. सीरिया हादेखील इस्त्रायलचा शत्रू देश आहे. इस्त्रायलने सीरियाच्या गोलान हाइट्सवर कब्जा केला आहे. त्यामुळे सीरियामधूनही इस्त्रायलमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही मार्ग नाही.

'जॉर्डन आणि इस्त्रायलमधील सीमा दुपारी ४ नंतर बंद होते. जॉर्डन इराण आणि इस्त्रायलच्या मध्ये आहे. त्यामुळे इराणी क्षेपणास्त्रे इस्त्रायलपर्यंत पोहोचण्यापूर्वी जॉर्डनच्या आकाशातून जातात. त्यामुळे इस्त्रायलच्या सीमेवर राहणारे जॉर्डनचे लोक घाबरले आहेत.

जॉर्डनचे नागरीक सांगतात, 'आम्ही १००% सुरक्षित आहोत असे म्हणू शकत नाही. सकाळी आणि संध्याकाळी आकाशात क्षेपणास्त्रे उडताना दिसतात. काही क्षेपणास्त्रे जॉर्डनच्या सीमावर्ती भागात पडली आहेत. यामुळे लोक भीतीच्या छायेत आहेत.'

'जॉर्डनमध्ये, सायरनही वाजत नाही. आम्हाला हवेत क्षेपणास्त्रे दिसतात आणि आम्ही सुरक्षित ठिकाणाकडे पळू लागतो. लोक बाहेर जाणे टाळत आहेत. बाहेर खूप धोका आहे, असे ते सांगतात.

'संपूर्ण इस्त्रायल इराणी क्षेपणास्त्रांच्या प्रभावाखाली आहे, घरांजवळ स्फोट होत आहेत'.

'इस्त्रायल सध्या वाईट काळातून जात आहे. युद्धामुळे शाळा, महाविद्यालये, कार्यालये बंद आहेत. भीतीमुळे लोक घराबाहेर पडत नाहीत. युद्ध जसजसे पुढे जाईल तसतशी परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे इस्त्रायलच्या नागरिकांचे म्हणणे आहे.

२०२३ मधील इस्त्रायल-हमास युद्ध आणि सप्टेंबर २०२४ मधील इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्धापेक्षा हे युद्ध किती वेगळे आहे? यावर नागरीक सांगतात, हमासशी झालेल्या युद्धादरम्यान, दक्षिण इस्त्रायलकडे काही रॉकेट येत असत. तेल अवीवपर्यंत फक्त काही रॉकेट येत असत. हिजबुल्लाहशी



झालेल्या युद्धादरम्यान, उत्तर इस्त्रायललाही तोच धोका आहे. आता संपूर्ण इस्त्रायल इराणच्या नियंत्रणाखाली आहे.' 'तुम्ही इस्त्रायलमध्ये कुठेही असलात तरी, तुम्ही इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या रेंजमध्ये आहात. जेव्हा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे पडतात तेव्हा दृश्य खूप धोकादायक असते. त्यांचा आवाज अनेक किलोमीटर अंतरावर पोहोचतो. हे सर्व खूप भयानक आहे.'

'नवीन घरांमध्ये तळमजल्याखाली सुरक्षित घरे (बॉम्ब निवारा) बांधण्यात आली आहेत. प्रत्येक सार्वजनिक इमारतीत, कार्यालयात, रुस्त्याच्या कडेला, हॉटेल्सखाली सुरक्षित घरे आहेत. सरकारने

प्रत्येक घरात सुरक्षित घरे बांधण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यांच्या घरी सुरक्षित घर नाही त्यांना अशा ठिकाणी राहण्यास सांगितले जात आहे जिथे सुरक्षित घर आहे.'

तेल अवीव, जे सहसा गर्दीचे आणि गजबजलेले असते, ते निर्जन झाले आहे, रेल्वे स्टेशन पूर्णपणे रिकामे दिसते आहे. तेल अवीवचे हाशलोम स्टेशन आयर्लॉन हायवेजवळ आहे. तेल अवीव विद्यापीठ त्याच्या शेजारी आहे. येथे सहसा गर्दी असते, पण सध्या ते रिकामे आहे.

तेल अवीव येथील शाळा, कॉलेज बंद असल्याने विद्यार्थी कमालीचे नाराज आणि संतापले आहेत. काही घरात दडून आहेत तर

काही फुटबॉल खेळत असतात. ओरेन नामक १३ वर्षाचा विद्यार्थी म्हणतो, 'परिस्थिती खूप वाईट आहे, पण इस्त्रायल जिंकेल. इस्त्रायलकडे जास्त शक्ती आहे. इराण खूप वाईट आहे.'

इस्त्रायल आणि इराण का लढत आहेत?

इस्त्रायलने १३ जून रोजी इराणवर हल्ले सुरू केले. इस्त्रायली सैन्य आयडीएफने इराणमधील अणु आणि लष्करी तळांवर हल्ला केला. यामध्ये तेहरान, नतान्झ आणि इस्फहान यांचा समावेश आहे. या हल्ल्यात २०० हून अधिक लढाऊ विमानांचा समावेश होता. इस्त्रायलचा दावा आहे की, इराण अणुबॉम्ब बनवत आहे. त्यांच्याकडे ९ बॉम्ब बनवण्याची क्षमता आहे. जर असे झाले तर इस्त्रायलला धोका वाढेल. यामुळेच त्यांनी अणु तळ आणि शास्त्रज्ञांना लक्ष्य केले.

हल्ला सुरू झाल्यानंतर, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, इस्त्रायलने काही काळापूर्वीच ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केले आहे. इस्त्रायलच्या अस्तित्वाला इराणी धोका कमी करण्यासाठी ही एक लक्षित लष्करी कारवाई आहे. जोपर्यंत धोका कायम आहे तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहील.

आता इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. इस्त्रायल हवाई हल्ले करत आहे. प्रत्युत्तरदाखल, इराण इस्त्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला करत आहे. त्यांनी तेल अवीव आणि हैफा बंदरावर क्षेपणास्त्रे डागली आहेत.

१८ जून रोजी इराणने स्वदेशी बनावटीच्या सेजिल क्षेपणास्त्राचा वापर केला. त्याची रेंज २ हजार किमी आहे. १८ मीटर लांबीच्या या क्षेपणास्त्राला इराणहून इस्त्रायलपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त ७ मिनिटे लागतात. इस्त्रायलने दावा केला की त्यांच्या सैन्याने इराणी क्षेपणास्त्र रोखले. हे युद्ध हजारों निष्पाप नागरिकांच्या अकाली मृत्यूला कारण ठरते आहे.

■ ■ ■



मला अमरावतीत येऊन साधारणपणे २५ वर्षे झालीत.

सुरुवातीच्या ८-१० वर्षांच्या घडपडीनंतर वैद्यकीय व्यवसायात स्थावर झाल्यानंतर प्रा. सुभाष बनसोड सरांचा परिचय झाला.

त्याआधी २००० मध्ये दवाखान्याच्या बांधकामाकरिता लागणाऱ्या टाईल्स, कोटा व मार्बल्स त्यांच्याकडूनच घेतले होते. एका निष्णात यशस्वी व्यावसायिकते पलीकडे जाऊन अगदी Personal Touch देऊन त्यांनी मला मदत केली होती. फारसा परिचय व ओळख

नसताना त्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावेच वाटते.

त्यानंतर २०१० च्या दरम्यान सरांनी मला अमरावती संगीत कलौपासकचे आजीवन सभासद करून घेतले. त्यामुळे सरांसोबत सहवास व संपर्क वाढत गेला. कोणताही आडपडदा न ठेवता मोकळेपणाने बोलणे; देहबोली प्रसन्न व प्रफुल्ल ठेवणे, कोणत्याही नर्मविनोदास खुलून व हसून दाद देणे. ही त्यांची प्रमुख स्वभाव वैशिष्ट्ये, या गुणवैशिष्ट्यांमुळे आमचे स्नेहसंबंध दृढ व वृद्धिंगत होत गेले, तसे पाहिले तर वयाच्या हद्दिने आम्हां दोघांमध्ये अर्ध्या पिढीचे अंतर आहे. पण सरांचा एवढा मोठेपणा की त्यांनी हे अंतर कधीच भासू दिले नाही.

हळूहळू माझा वैद्यकीय क्षेत्रामध्ये व व्यवसायामध्ये संपूर्ण बनसोड परिवार व त्यांचे आप्तस्वकीय माझ्याशी जुळत गेले. सरांची ज्येष्ठता, जनसंपर्क, सामाजिक स्थान व औद्योगिक यश या सर्वांच्या आधारे सरांना अमरावती शहर किंवा बाहेरसुद्धा कुठेही व कोणताही मोठा व निष्णात डॉक्टर, स्पेशालिस्ट व दवाखाना सहज उपलब्ध होऊ शकतो. पण आमची मने व विचार असे जुळले की मी बालरोग तज्ञ व स्त्रीरोग तज्ञ व प्रसूतीशास्त्र असून सुद्धा त्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा व गोतावळ्याचा फौमली डॉक्टर करून टाकले.

कुठलीही वैद्यकीय अडचण असेल तर सर मला पहिले विचारतील व विचारायचे आणि मी माझ्या परीने त्यांनी मान्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करतो, हा त्यांचा मोठेपणा व माझ्याकरिता समाधानाची बाब आहे.

प्रा. बनसोड सर फक्त कुठल्याही एका समाजापुरते, संस्थेशी व संघटनेशी बांधील व मर्यादित राहीले नाही तर त्यांच्या समाजाभिमुख व सर्वसमावेशक मनोवृत्तीतून त्यांनी समाजातील सर्व स्तरातील घटकांशी उदा. धर्म, जात, आर्थिकस्तर, सामाजिकस्तर, पद, राजकीय पक्ष, यासर्व बाबीबाबत निरपेक्षतेने व समानते वागून आपले व्यक्तिमत्व समृद्ध केले.

मी सरांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या एका विशेष पैलूबाबत सविस्तर उल्लेख करू इच्छितो, तो म्हणजे सरांची कुटुंबवत्सलता.

फक्त आपल्या चौकोनी कुटुंबापुरताच विचार न करता आपले भाऊ, बहिण, जावई, भाचे, पुतणे. चुलतभाऊ मुलांच्या व मुलींच्या सासरची मंडळी, गावातील मालंग सगेसोपरे इतकेच काय तर त्यांच्या औद्योगिक: प्रतिष्ठानातील कर्मचाऱ्यांना सुद्धा ते आपल्या कुटुंबीयांप्रमाणे वागवितात. या सवंपिकी कुणाचाही आरोग्य विषयक प्रश्न असला तर सरांचा पहिला फोन येणारा, त्याच्या उपचाराविषयी, प्रकृतीविषयी माहिती घेणारा व मदत करणारा.

स्वतःच्या आजारापेक्षा स्व. शरदभाऊ. प्रभाकरभाऊ, अशोकभाऊ सरांची बहिण स्व. कोकाटे यांच्या करीता त्यांची तळमळ व तगमग मी अनुभवली आहे. चि.डॉ. राहुल, सौ. मेधा, आर्वा, आर्वन आजारी असले तर फोन तर करतील पण त्यांच्या माघारी येवून त्यांच्या तब्येतीविषयी प्रत्यक्ष भेटून चौकशी करणार (सौ. वहिणी मात्र त्यांची तब्येत एवढी चांगली ठेवतात की सरांना काही सेवा करायची संधीच देत नाहीत)

त्यांच्या औद्योगिक प्रतिष्ठानातील सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची ब्राम्हणवाडा येथील शाळेतील कर्मचारी, त्यांच्या शेतातील कामगार यांच्या बाबतीत सुद्धा तेवढीच आस्था व तळमळ बाळगतात सर स्वतःच्या व्यवसायात, शिवाजी शिक्षण संस्थेच्या कामकाजात, ब्राम्हणवाडा येथील संस्थेच्या व्याप, सामाजिक व कौटुंबिक कार्यात स्वतःला कायम गुंतवून ठेवतात. खूप गुंतने व त्या अनुषंगाने सतत कार्यरत राहणे यामुळे त्यांचे स्वतःचे आरोग्य आजच्या घडीला ठणठणीत आहे. त्यांना आजच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त मी व माझ्या कुटुंबीयांकडून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो व त्यांच्या शुभंशिवादींची अभिलाषा करतो. आपले उर्वरित आयुष्य असेच आनंदाने, समाधानाने, कर्तव्यपूर्तीचे व आरोग्याचे जावो या करिता शुभेच्छा, आपल्या शंभराव्या वाढदिवसाला सुद्धा असाच एक लेख लिहिण्याची मनातील मनिषा ठेवून समारोप करतो.

डॉ. संजीव बोरडे

■ ■ ■

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज

पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान,
आणीक दर्शन विठोबाचे..
हेची मज घडो जन्मोजन्मांतरी,
मागणे श्रीहरी नाही दुजे..

संताचा महीमा अगाध आहे. जगात असंख्य संत होवून गेलेत आणि तेही

मुखी सदा नाम संताचे दर्शन,
जनजनार्दन ऐवा भाव
नामा म्हणे तुझे नीत्य महाद्वारी,
किर्तन गजरी सहस्रेमाचे
जगाच्या कल्याणा संताच्या विभूती,
देहं कष्टविवेरी परोपकारं
संत तेवी जाना जे देही उदास,
गेले अशा पाष नीवारोणी..

अशी ओळख संतांची आपल्याला करून घेता येईल. या पैकीचं परोपकारी संत आपल्या महाराष्ट्रचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुर येथे वास्तव्यास होते आणि ते म्हणजे संत नामदेव महाराज.

संत नामदेवांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० साली परभणी जिल्ह्यातील नरसी बामनी या लहानश्या खेड्यात त्यांच्या मामाचे गावी झाला. वडील दामूसेठ शीपी व आई गोणाई यांच्या नवसाला विठोबा पावला व नामदेव जन्माला आला.

पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तीन्ही लोकीं झेंडा'

अशा त्यांच्या मागणी प्रमाणेच त्यांना विठोबांनी पुत्र दिला होता. कारण बालपणातच नामदेवांनी आई वडीलांना विठोबाला दुध पाजायचे नीमीताने विठोबाचे सगुणरुपात दर्शन घडवून दिले आणि मग तेव्हापासूनच नामदेवांचे विठोबांशी अतूट असे नाते जुळले. वयाच्या अकराव्याच वर्षी नामदेवांचे गोविंदराव सदावर्त यांच्या राजाई नावाच्या मुलीशी लग्न झाले. त्यांना चार मुले व एक मुलगी होती. पुढे संत ज्ञानेश्वर व इतर संत मंडळींशी त्यांचा सहवास बरीच वर्षे लाभला आणि

संताचीये पायी हा माझा विश्वास,
सर्वभावे दास झालो त्यांचा

या अभंगाच्या ओळीप्रमाणे संतांच्या संगतीत ते राहायला लागले व भागवत धर्माची प्रचार व प्रसार करायला लागले. एक वेळ चंद्रभागेच्या पात्रात संत मेळ्यात सर्व समवेत जेवण करीत असतांना दुपारीवाय चपाती नेणाऱ्या कुत्र्याच्या रुपात असणाऱ्या विठोबाला त्यांनी अचूक ओळखले होते. तेव्हापासून इतर संतही त्यांना खरे विठ्ठलभक्त म्हणून संबोधत असत.

संत नामदेव भागवत धर्माची पताका घेवून भारत भर



आपल्या अनुयायां सोबत फिरले. द्वारका, मारवाड, हरीद्वार मार्गे पंजाब मध्ये जावून अमृतसर जिल्ह्यातील भतविंड या गावात भागवत धर्माची प्रचार करण्यासाठी गेले असता त्याच गावातील एका अडोली नांवाच्या विधवा स्त्रीचे बोहरदास' नावाचे मुलाला नामदेवांनी मरता,मरता

वाचविले व त्याला अनुग्रह दिला.. बाजुच्या घुमान या गावामध्ये बोहरदासाने संत नामदेवाचे भव्य दिव्य असे एक मंदीर बांधले. अजुनही त्या मंदीराचे कामकाज बोहरदासाचे वंशज पाहतात. संत नामदेव घुमान येथे १० वर्षे होते ते संक्रातीचे दिवशी पंढरपुरकडे रवाना झाले म्हणून घुमान या गावी संक्रातीचे दिवशी यमुनांमधे पायी भव्य यात्रा भरते.

संताच्या समवेत त्यांनी बरीच तीर्थे केली. त्याची आठवण म्हणून तीर्थावळी या अभंगामध्ये त्यांनी रचना केली आहे. त्यांच्या भक्तीमध्ये शक्ती होती. बीकानेर जवळील एका ओस पडलेल्या विहीरीस त्यांनी भक्तीच्या जोरावर पाणी लावले. औढा नागनाथ येथील मंदीराची दिशा त्यांच्या किर्तनानेच बदलली हे सर्वश्रुत आहेत. ते आपल्या अभंगात म्हणत

नामा म्हणे तया असावे कल्याण,
ज्यामुखी नीधन पांडुरंग
संत ज्ञानेश्वरांचे चरीत्र लीहीणारे
पहीले कवी संत नामदेव... अहो
त्यांनी तर पंजाबात जावून
नामदेवकी मुखबानी हा ग्रंथ
लीहीला. त्यांनी आपल्या
जीवनात २३७५ अभंगांची रचना
केली. अलीकडेच अकोला
जिल्ह्यातील कानशीवणी गावा
जवळील खेडा भागाई या
लहानश्या खेड्या बाहेरील एका

नदीचे प्रवाहात एका शेतकऱ्याला सुंदर अशी नामदेवाची पाषाणाची मुर्ती सापडली. त्याने गावकऱ्यांना सांगितले गावकऱ्यांनी ती मुर्ती गावात नेवून गावात छानसे लहानसे मंदीर बांधले आणि आता तर मंदीराचे मोठ्या देवालयात रूपांतर होत आहे असे समजले.

ते नेहमी म्हणत....

नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा
असे हे विठ्ठलभक्त नामदेव १२७० ते १३५० म्हणजेच ऐंशी वर्षे जीवन जगले. आणि शेवटी १३५० मध्ये पंढरपुरात विठ्ठल चरणी लीन झाले. संत नामदेवांच्या किर्तनात श्रोते वर्ग तर मुग्ध होतच पण प्रत्यक्षात पांडुरंगही नाचतअसे आणि म्हणून तर म्हटले आहे

नामदेव किर्तन करी,
पुढे देव नाचे पांडुरंगा

महेश हरिभाऊ खंडाळकर
दहिगाव, तेलहारा, जि. अकोला.
९६०४३७३९५५

■ ■ ■

धर्माधिष्ठित सैनिक शिक्षणाची आज गरज
आजच्या तरुण पिढीकडे पाहिले, तर ती शरीर कमावण्यासाठी जिममध्ये जाते, कराटे, ज्यूडो अशा कला शिकते. मात्र, या शारीरिक ताकदीसोबत मानसिक शिस्त, त्यागाची भावना आणि समाजासाठी काही करण्याची प्रेरणा दिसत नाही. बरेच लोक या कला शिकतात, पण त्या कौशल्यांचा वापर समाजाच्या रक्षणासाठी फारसा होताना दिसत नाही.

सध्या महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी शिक्षण देण्याचा विचार सुरू केला आहे. हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र, हे शिक्षण केवळ सैनिकी मर्यादित न राहता त्याला धर्मशिक्षणाची जोड दिली गेली पाहिजे.

वाचक लिहितात

छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मातोश्री जिजाऊंनी रामायण, महाभारत यांसारख्या धर्मग्रंथांमधून नीती, शौर्य, त्याग यांचे शिक्षण दिले. त्याचवेळी दादोजी कोंडदेव यांनी त्यांना युद्धकलेचे आणि राज्यकारभाराचे शिक्षण दिले. या दोन्ही शिक्षणातूनच हिंदवी स्वराज्याची बीजे रोवली गेली. त्यामुळे प्रत्येक हिंदू विद्यार्थ्याला धर्म आणि शौर्याचे शिक्षण मिळाले, तर तोही देशासाठी मोठे कार्य करू शकेल.

सैनिकी शिक्षणासोबत धर्माधारित नीतीमूल्यांचे शिक्षण मिळाले, तर अशा संतुलित शिक्षणातून शूर, सुसंस्कृत आणि समाजहिताची भावना असलेली पिढी तयार होईल.

■ **सौ. रमा देशमुख**
नागपूर.

एखाद्या व्यक्ती कडे मर्यादितपेक्षा जास्त सोनं असल्याच्या माहिती वरून इन्कमटॅक्स घरी धाड टाकू शकतात का?

आपण गेल्या काही आठवड्यांपासून सोन्या मधील गुंतवणूक व इन्कमटॅक्स या बद्दल सविस्तर अभ्यास करत आहोत.

आपण अत्यंत महत्वाचा व चर्चिला जाणारा विषय बघितला की विवाहित महिला, अविवाहित महिला आणि पुरुष यांना माफी लिमिट मध्ये (exemption limit) किती सोनं कशा प्रकारे व कोणत्या फार्म मध्ये ठेवता येते. आज आपण पुढील अभ्यास बघणार आहोत जे व्यवहारात खूप उपयोगी ठरावे, जे इन्कमटॅक्स तथा धाडी बद्दल आहे.

प्रश्न - सी.बी.डी.टी. लिमिट पेक्षा जास्त सोनं आहे, या माहिती वर इन्कमटॅक्स अधिकारी घरा वर धाड टाकु शकतात का ?

■ सी.बी.डी.टी. म्हणजे सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस असा फुल फॉर्म असून यांनी 11 मे 1994 साली एक सक्चुरल काढले आहे. त्या सक्चुरल प्रमाणे आपण पूर्वीच्या लेखात बघितले आहे कि, विवाहित महिला तथा पुरुष हे किती सोन्याचे दागिने आपल्या कडे ठेवू शकतात. आता सोप्या भाषेत प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीकडे सी.बी.डी.टी. यांनी घातलेल्या मर्यादितपेक्षा जास्त सोन्याचे दागिने असल्याची माहिती इन्कमटॅक्स अधिकार्यांना मिळाली तर या माहितीच्या आधारावर इन्कमटॅक्स अधिकारी घरावर धाड टाकु शकतात का?

घरावर टाकलेली धाड ही रात्रदिवस चालू असते कारण ही धाड इन्कमटॅक्स कायद्याच्या कलम 132 खाली टाकलेली असते. बॉम्बे हायकोर्ट यांनी डायमंड स्टार एक्स्पॉर्ट लिमिटेड विरुद्ध डायरेक्टर जनरल ऑफ इन्कमटॅक्स (इन्वेस्टिगेशन) [2005] 278 ITR 36/[2005] 143 Taxman 16

(Bom) या केस मध्ये असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला की फक्त माहितीच्या आधारावर इन्कमटॅक्स अधिकार्यास इन्कमटॅक्स कायद्याच्या कलम 132 खाली धाड टाकण्याचा अधिकार नाही.

इतकेच काय तर अशी धाड चुकून इन्कमटॅक्स अधिकार्याने टाकलीच तर जप्त केलेले सोने, चांदी आणि ज्वेलरी चे दागिने हे अवैध ठरवले जातील. वरील निर्णय करदात्याच्या हिताचे असून प्रत्येक करदाता व्यक्तीस त्याची माहिती असणे अत्यंत हिताचे असल्याचे ही उच्च न्यायालयाने सांगितले.

प्रश्न - सोन्याचे दागिने मोजतांना इन्कमटॅक्स ऑफिसर यांनी वजनाने न मोजता पैशाने दागिण्याची किंमत ठरवली तर कायद्याने चालेल का ?

■ सी.बी.डी.टी. यांनी 11 मे 1994 ला जे सक्चुरल काढले आहे त्या अनुसार करदात्याचे दागिने हे ग्रॅम मध्ये मोजणे आवश्यक आहे. ही कायद्याची मर्यादा वजनाने आहे कारण दरवर्षी सोन्याची किंमल ही कमी जास्त होत असते. म्हणून सोन्याचे दागिने मोजतांना वजनाने मोजावे न की किंमती प्रमाणे असा सी.बी.डी.टी. सक्चुरलचे अर्थ आहे.

पुढील लेख मालेतील अभ्यासात आपण बघणार आहोत की शेती च्या उत्पन्नावर इन्कमटॅक्स लागत नाही मग शेतीच्या उत्पन्नातून सोन खरेदी केल्यास इन्कमटॅक्स लागतो का ?

ज्या जागरूक वाचकांना काही सुचना किंवा इन्कमटॅक्स संबंधी काही सुचना किंवा इन्कमटॅक्स संबंधी काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी 9422218428 या नंबर वर फक्त whatsapp message करावे,

■ ■ ■

पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत याची विशेष काळजी घेतली पाहिजे. अनेक लोक तक्रार करतात की डाळी खाल्ल्यानंतर त्यांना पोटात गॅसची समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत, विशेषतः पावसाळ्यात, आपल्याला कळेल की कोणत्या डाळी खाऊ नयेत.

बहुतेक लोकांना राजमाची चव आवडते, पण ती पचयला जड असते. पावसाळ्यात राजमा खाल्ल्याने पोटात गॅस आणि जडपणा येऊ शकतो. म्हणून राजमा खाणे टाळावे. बहुतेक लोकांना राजमाची चव आवडते, पण ती पचयला जड असते. पावसाळ्यात राजमा खाल्ल्याने पोटात गॅस आणि जडपणा येऊ शकतो. म्हणून राजमा खाणे टाळावे. या सर्वांव्यतिरिक्त, उडदाची डाळ पचण्यास

सर्वात जड मानली जाते. पावसाळ्यात ही डाळ पचवणे खूप कठीण असते. यामुळे गॅस, अपचन आणि पोटादुखीच्या तक्रारी होऊ शकतात. राजमा आणि उडीद डाळ व्यतिरिक्त,



पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका या डाळी

होतात. पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या.



पावसाळ्यात हरभरा खाणे देखील टाळावे. हरभरा डाळ खाल्ल्याने अपचन आणि पोटात जळजळ होण्याची समस्या वाढू शकते. जेव्हा तुम्ही बीन्स खाता तेव्हा ते उकळताना तयार होणारा पांढरा फेस काढून टाका. या फेसामुळे अपचन आणि गॅस होऊ शकतो.

याशिवाय, डाळीमध्ये हळद, हिंग, जिरे आणि आले असे मसाले घाला, ज्यामुळे ते पचण्यास सोपे होतात. पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या.

अश्वीकायन
प्रा. अशोक सारडा
महंकर
(९४२९३४३३९)



होल्डींगज

अनधिकृत
होल्डींगजर लावावा
नगरपालिकेने दंड
शहराच्या
विद्वुपीकरपाला
बसेल काही
अंशी खंड ...!

सुंदर व स्वच्छ
शहर आपले ठेवू या
घंटा गाडी मध्येच
करारा सारा ट

‘मी जेआरडी नाही’: टाटा सन्सच्या अध्यक्षांची एआय१७१ दुर्घटनेनंतरची विनम्र प्रतिक्रिया

मुंबई, २१ जून : काळजीपूर्वक लिहिल्या जाणाऱ्या कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या आजच्या काळात, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी एअर इंडियाचे विमान एआय१७१ दुर्घटनेनंतर अतिशय मनापासून व्यक्त केलेली व्यक्तिगत प्रतिक्रिया म्हणजे असामान्य विनम्रता आणि मूलगामी पारदर्शकता दर्शवणारा, आणीबाणीच्या काळातील नेतृत्वाचा मास्टरक्लास म्हणावा अशी आहे.

१७५ जणांना ज्यामध्ये आपले जीव गमवावे लागले अशा ११ जून रोजीच्या अपघाताविषयी एका टीव्ही चॅनेलवर बोलताना, चंद्रशेखरन यांनी या दुःखद घटनेपासून विचलित करण्याचा किंवा त्या मुद्द्याचा प्रभाव कमी करणान्या विनम्रता ही प्रयत्न केली नाही. ते अतिशय भावुक स्वरांमध्ये म्हणाले, मला एका गोष्टीचा खूप पश्चाताप होतो आहे की ही दुर्घटना टाटा समूहाच्या मालकीच्या एअरलाइनमध्ये झाली आणि मला खूप दुःख होत आहे.

त्यानंतर जे झाले, ते कदाचित त्यांच्या उंचीवर असलेल्या एका कॉर्पोरेट नेत्याने एखादी गोष्ट साकार केल्याचे सर्वात उद्देग्विनीय उदाहरण



आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न

नागपूर, २१ जून : आयुष्यामन आरोग्य मंदिर तराडी व ग्रामपंचायत कार्यालय तराडी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस ग्रामपंचायत कार्यालय तराडीच्या पटांगण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी योग बद्द प्रस्ताविक डॉ अजय गुजादे वैद्यकीय अधिकारी यांनी डेले

तसेच योग शिक्षीका स्वाती सिन्हा त्याच्या मार्गदर्शन करताना आसन व प्राणायाम ह्यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले व त्याचे महत्त्व सांगितले यावेळी नागरिकांनीयांच्या लाभ घेतला कार्यक्रमला प्रमुख उपस्थितीम्हणून सरपंच सी आरती ताई चिकटे उपसरपंच रुपेश ढेरे सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, धावडे, भाकरे, आरोग्य सेविका

आहे. चंद्रशेखरन यांना आपल्या महान पूर्वजांची आठवण झाली. ते म्हणाले, मी जेआरडी नाही, मी आरएनटी (रतन नवल टाटा) नाही. पण आपण सर्वजण या मूल्यांनी प्रेरित आहोत आणि आशा करतो की, आपण चारित्र्य चांगले ठेवू आणि दुर्धनश्चयाने वागू. जेणेकरून सर्वांना आपला अभिमान वाटेल. एअर इंडियाचे राष्ट्रीयकरण होण्याच्या आधी, तिची स्थापना ज्यांनी केली ते जेआरडी टाटा आणि त्यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे रतन टाटा यांचा संदर्भ विशेष महत्त्वपूर्ण होता. कार्यदेशीर सल्लागारांच्या मागे लपण्याऐवजी, चंद्रशेखरन यांनी अपघातात ध्वस्त झालेल्या विमानाच्या मेन्टेनन्स इतिहासाबाबतची माहिती संपूर्णपणे पारदर्शकता बाळगत समोर आणली. त्यांनी सांगितले, उजवे इंजिन नवीन होते जे मार्च १०१५ मध्ये बसवले होते, डाव्या बाजूच्या इंजिनाची शेवटची सर्व्हिसिंग १०१३ मध्ये झाली होती आणि पुढील सर्व्हिसिंग डिसेंबर १०१५ मध्ये होणार होती. दोन्ही इंजिनांचा इतिहास साफ होता. तपासणी पूर्ण होण्याच्या आधी काहीही अनुमान लावले जाऊ नयेत असा काळजीचा

इशारा त्यांनी दिला.

त्यांचा दृष्टिकोन केवळ माहिती उघड करण्याइतपत मर्यादित नव्हता. जेव्हा एअर इंडियाने वाढीव सुरक्षा तपासणीसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणमध्ये १५% कपात करण्याची घोषणा केली - खरेतर हा महसूल आणि हजारो प्रवाशांवर परिणाम करणारा निर्णय आहे - तेव्हा चंद्रशेखरन यांनी कॉर्पोरेट दुटप्पीपणा न करता फक्त कारण स्पष्ट केले. एअरलाइन बोईंग ७८७ आणि ७७७ दोन्ही फ्लीट्सवर आत्मविश्वास निर्माण करणारा उपाय म्हणून अतिरिक्त सुरक्षा तपासणी करेल, जी नियामक आवश्यकतांच्या पलीकडे जाऊन केलेली असेल.

चंद्रशेखरन म्हणाले, आई, वडील, पती, पत्नी, मुलगा गमावलेल्या कोणाचेही सात्वन करणे खूप कठीण आहे. हे नुकसान इतके गंभीर आणि प्रचंड आहे की त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे आहेत, असेही ते म्हणाले. त्यांच्या बोलण्यात प्रत्येक पीढित कुटुंबासाठी १ कोटी रुपये नुकसान भरपाई, वैद्यकीय खर्चाची भरपाई आणि मेडिकल हॉस्पिटलच्या नुकसान झालेल्या भागाची

पुनर्बांधणी यांचा समावेश होता.

आम्ही फक्त एवढेच वचन देऊ शकतो की आम्ही त्यांच्यासोबत राहू आणि मी त्यांच्यासोबत असेन, असे म्हणत ते संस्थात्मकतेपासून वैयक्तिक वचनबद्धतेकडे वळले. टाटा सन्सच्या अध्यक्ष यांनी दृष्टिकोनाला उद्योग-व्यवसायातील दिग्गज आणि प्रसिद्धीमाध्यमांकडून खूप नावाजले जात आहे. आरपीजी एंटरप्रायजेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी इकॉनॉमिक टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात नमूद केले होते की, अशा प्रसंगी, नेतृत्वाची भूमिका ही फक्त धोरणांपुरती किंवा गुंतवणूकदारांना खुश करण्यापुरती नसते तर, नेतृत्वाने त्यामध्ये जातीने लक्ष घालणे, कर्मचाऱ्यांना धीर देणे, कुटुंबांचे सात्वन करणे, आपण अपयशी ठरलो हे मान्य करणे, नम्रतेने ऐकणे आणि स्पष्टपणे वागणे महत्त्वाचे असते. ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांनी टाटा जी सहानुभूती, शालीनता आणि प्रामाणिकपणासाठी ओळखले जातात त्यावर प्रकाश टाकला आणि सांगितले की, चंद्रशेखरन यांच्या प्रतिसादाने ही मूल्ये कृतीमध्ये कशी

आणली जाऊ शकतात ते दाखवून दिले आहे.

एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी ग्राहकांशी साधलेल्या संवादामध्ये याच पारदर्शक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दिसून येते. त्यांनी म्हटले आहे की, या विनाशकारी घटनेमुळे प्रभाविे झालेल्या कुटुंबांप्रती आणि प्रियजनांप्रती आपल्याला वाटणारी वेदना शब्दांत व्यक्त करता येत नाही.

भारत, अमेरिका आणि युकेमधील तज्ञांच्या सहभागाने बहुराष्ट्रीय चौकशी सुरू आहे. अहवाल येण्याच्या आधीच अकाली दोष देण्याच्या दबावाचा प्रतिकार करत चंद्रशेखरन म्हणाले, या संपूर्ण घटनेविषयी अधिक समजून घेण्यासाठी आम्ही, संपूर्ण विमान वाहतूक उद्योग, अधिकृत तपास अहवालाची वाट पाहत आहोत. मला टाटा समूहाने घडवले आहे आणि समूह ज्यांचे पालन करतो अशा मूल्यांसह मी इथवर आलो आहे. आपण या वारशाचे मालक नाही तर एक संरक्षक आहोत ही भूमिका चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केली. एखाद्या संकटकाळात आधुनिक कॉर्पोरेट नेत्यांनी कसा प्रतिसाद द्यावा याचा बेंबर्माक चंद्रशेखरन यांनी निर्माण केला आहे.

अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी बनल्या भारतातील आघाडीचे सिमेंट उत्पादक कंपन्या

अहमदाबाद, २१ जून : विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या अदानी पोर्टफोलिओच्या सिमेंट आणि बांधकाम साहित्य क्षेत्रातील कंपनी अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी यांनी शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण उपलब्धी मिळवली आहे. या दोन्ही कंपन्या त्यांच्या क्षेत्रातील अशा अग्रगण्य भारतीय सिमेंट कंपन्या ठरल्या आहेत, ज्यांच्या नेट-झिरो उद्दिष्टांना सायन्स बेस्ड टारगेट इनिशिएटिव्ह (SBTI) कडून मान्यता प्राप्त झाली आहे. SBTIचे कॉर्पोरेट नेट-झिरो स्ट्रॅटॅजी हे हवामान विनाशही सुसंगत असलेले कॉर्पोरेट नेट-झिरो उद्दिष्ट निश्चितीचे जगातील एकमेव चौकट आहे.

SBTI कडून मिळालेली ही मान्यता या कंपन्यांच्या शाश्वत आणि जबाबदार व्यवसाय उभारण्याच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे, जिथे त्या सोपे नाही, तर आवश्यक ते करत आहेत आणि त्यामुळे कमी कार्बन संक्रमणाच्या मार्गावर कॉर्पोरेट नेतृत्वाच्या भूमिकेत पोहोचल्या आहेत. ही मान्यता त्यांना भारताच्या औद्योगिक डीकार्बनायझेशनच्या अग्रस्थानी आणते, जिथे त्या पॅरिस कराराच्या १.५ओ लक्ष्याच्या पूर्ततेसाठी आवश्यक त्या गतीने आणि प्रमाणात उत्सर्जन कपात करण्यासाठी कटिबद्ध आहेत.

अदानी समूहाचे सिमेंट व्यवसायाचे सीईओ, विनोद बहेटी म्हणाले, अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी यांनी शाश्वततेच्या दिशेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. हवामान बदलाच्या संकटाचा सामना करताना

जबाबदारीने वागणे हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. SBTI ही कॉर्पोरेट हवामान उद्दिष्टांची सर्वाधिक मान्यताप्राप्त संस्था आहे. या मान्यतेमुळे आमची वाढ आणि पर्यावरणीय जपणूक यांच्यात समतोल राखण्याची वचनबद्धता बळकट होते. आम्ही जगातील नवव्या क्रमांकाचे सर्वात मोठे सिमेंट उत्पादक आहोत, आणि सेमेक्स, हेडलबर्ग आणि होल्सीम नंतर अशा स्तरावर पोहोचलेली आणि नेट-झिरो उद्दिष्टांची मान्यता मिळवणारी एकमेव कंपनी आहोत. ही वाटचाल येथेच थांबत नाही ही आमच्या डीकार्बनायझड आणि शाश्वत जगाच्या दृष्टिकोनाच्या पूर्ततेकडे नेणारी आणखी एक पायरी आहे.

या कंपन्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी थेट उपायांवर लक्ष केंद्रीत केले असून, उरलेली उत्सर्जने SBTI मार्गदर्शक तत्वांनुसार शून्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हरित ऊर्जा, एएफआर (पर्यायी इंधन आणि कच्चा माल), ऊर्जा कार्यक्षमता, तंत्रज्ञान अप्रॅगेशन व नवकल्पना यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून या कंपन्यांनी आपली उद्दिष्टे निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अंबुजा सिमेंट्स ही आंतरराष्ट्रीय स्तरावर अलायन्स फॉर इंडस्ट्री डीकार्बनायझेशनमध्ये सामील होणारी पहिली सिमेंट उत्पादक कंपनी आहे, जी इंटरनॅशनल रिन्यूएबल एनर्जी एजन्सी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. तसेच अंबुजा ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ट्रांझिशनिंग इंडस्ट्रियल क्लस्टर

उपक्रमाचीही सदस्य कंपनी आहे.

अदानी समूहाच्या एकत्रित क्षमतांमुळे हा दृष्टिकोन अधिक शक्य झाला आहे. समूहाने भारताचे हरित ऊर्जा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी १00 अब्ज गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले असून, अदानी समूह २0३0 पर्यंत आपली अक्षयऊर्जा क्षमता १४.२ गीगावॉटवरून ५0 गीगावॉट इतकी वाढवत आहे आणि हरित हायड्रोजनवर आधारित एक एकात्मिक व्यासपीठ निर्माण करत आहे. या अंतर्गत, अंबुजा सिमेंट्सने वित्तीय वर्ष २0२७-२८ ६0% ऊर्जा मागणी हरित नवीकरणीय स्रोतांद्वारे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, यात १ गीगावॉट सौर आणि पवन ऊर्जा तसेच ३७६ मेगावॉट वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टम यांचा समावेश आहे. यापैकी, अंबुजा सिमेंट्सने आधीच अनुक्रमे २९९ मेगावॉट आणि १८६ मेगावॉट क्षमतेची पूर्तता केली आहे. ग्रीन हायड्रोजन नेट-झिरो उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. समूहाच्या गुंतवणुकीमुळे अंबुजा आणि एसीसी यांना जीवाश्म इंधनांकरिता अवलंबनता कमी करत जलद कार्बन उत्सर्जन कपात साधता येणार आहे.

ही मान्यता फक्त एक टप्पा नाही; तर ती एक जबाबदारी समावेश आहे. यापैकी, अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी या सिमेंट उद्योगासाठी नवीन मानदंड ठरवत आहेत, हे सिद्ध करत आहेत की धाडसी हवामान कृती केवळ शक्यच नाही, तर अत्यावश्यक आहे आणि ती प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.

माझे वास्तव प्रेम आहे, तर युगचे वास्तव तीव्र दुःख आहे : शब्बीर अहलूवालिया

मुंबई, २१ जून : सोनी सबवरील उफ्फ ये लव हे मुश्किल ... मालिकेच्या टवटवीत कथानकाने आणि त्यातील जिवंत व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे अॅडव्होकेट युग सिन्हा, जी भूमिका शब्बीर अहलूवालिया या अष्टपैलू अभिनेत्याने साकारली आहे. युग हा बाह्यतः खूप मोहक वाटतो, पण त्याच्या मनातील भावनांच्या जखमा आल्या आहेत. अभिनेता शब्बीर स्वतः एक लाघवी, साधा आणि कुटुंब-वत्सल माणूस आहे. त्याच्या आयुष्यात प्रेम, हास्या आणि घट्ट वैयक्तिक नाती आहेत. तो एक प्रेमळ पती आणि पिता आहे आणि स्वतः मनमोकळ्या स्वभाववाचा आहे. याच्या विपरीत तो जी व्यक्तिरेखा साकारत आहे, तो युग अलिप्त राहणारा तरुण आहे. प्रचंड खोद्रेष्टा आहे. वरकणी ती कडक असल्याचा आव आणतो, प्रेमावरचा विश्वास उडाल्याचे दर्शवतो. शब्बीरच्या वस्तावापेक्षा युग फारच वेगळा आहे. त्यामुळे पडद्यावर युगच्या भावनेतील गुंता दाखवणे अधिकच आव्हानात्मक आहे. युगाच्या हृदयातील वेदना आणि त्याने उभी केलेले भावनिक

भित दाखवणे एक मोठे पण रोमांचक आव्हान आहे, जे

शब्बीराला त्याच्या कम्पर्ट झोनच्या बाहेर नेते.

आपल्या मूळ स्वभावपेक्षा अगदी विरुद्ध अशी युगची व्यक्तिरेखा साकारण्याबाबत शब्बीर अहलूवालिया म्हणतो, प्रत्यक्ष जीवनात मी सतत प्रेमाच्या संस्पर्षात असतो. मी खूप हसतो आणि मनातले सहज उघड करतो. पण युग याच्या अगदी विरुद्ध आहे. त्याने स्वतः भोवती भित उभारली आहे, ज्यातून तो कोणालाच प्रवेश देत नाही. मी जेव्हा पहिल्यांदा सेटवर गेलो, तेव्हा माझ्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष असलेले मोकळेपणा आणि आपलेपणा हे गुण मला नियंत्रित करावे लागले आणि एक कठोर आणि सावध आविर्भाव आणवा लागला. सुरुवातीला तसे करणे जरा त्रासाचे झाले, कारण मी खरा जसा आहे, त्याची अगदी विरुद्ध मला वागायचे होते. पण त्यामुळे ही भूमिका मला अधिक आकर्षक आणि प्रेमांचक वाटली. या भूमिकेने एक अभिनेता म्हणून मला अधिक खोलात शिरण्याची संधी दिली.

माझे वास्तव प्रेम आहे, तर युगचे वास्तव तीव्र दुःख आहे. या विरोधाभासांमुळेच युगची भूमिका करण्यात कसब आहे.

कलाकार यंदा पावसाळ्यामध्ये कशाप्रकारे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवत आहेत!

मुंबई, २१ जून : पावसाळा कडक ऊन्हाळ्यापासून आरामदायी दिलासा देतो, पण यासोबत तापमानामधील चढ-उतार, पाण्यामार्फत होणारे आजार आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे अशा समस्यांचा देखील सामना करावा लागतो.

व्यस्त शूटिंग वेळापत्रकासह धावपळ काढ्या लागणाऱ्या टेलिव्हिजन कलाकारांना तंदुरूस्त व संसर्ग-मुक्त राहण्याला प्राधान्य द्यावे लागते. हंगामी आरोग्यसंबंधित आजारांपासून संरक्षण करण्यासाठी ते रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या, गरमगारम व घरी बनवलेल्या आहाराचे सेवन करतात, तसेच हर्बल व पोषण-संपन्न फूड्सचे सेवन करतात. एण्ड टीव्ही कलाकार सपना सिकरवार (बिमलेश, हप्पू की उलटन पलटन) आणि आसिफ शेख (विभुती नारायण मिश्रा, भाबीजी घर घर है) पावसाळ्यादरम्यान स्वस्थ व सक्रिय राहण्यासाठी रोगप्रतिकाशक्ती कशाप्रकारे वाढवतात, याबाबत सांगत आहेत. मालिका हप्पू की उलटन पलटन मधील सपना सिकरवार ऊर्फ बिमलेश म्हणाल्या, पावसाळ्यादरम्यान मी सोपे, घरगुती उपाय करत माझी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. मी तेलकट किंवा मसालेदार पदार्थ टाळते, कारण ते या ऋतूसाठी अनुकूल नाहीत. त्याऐवजी मी गरमगरम सूप पिते, वाफवलेल्या भाज्या खाते व हर्बल चहा पिते. मी सकाळी उठल्यानंतर तुळस व आले असलेले कोमट पाणी पिते, ज्यामुळे पचनस मज्दत होते आणि मला दिवसभर उत्साही वाटते. मी पपई व डाळींब अशी फळे देखील खाते, जी त्वचा व रोगप्रतिकारशक्तीसाठी उत्तम आहेत. हे लहान बदल या ऋतूदरम्यान माझ्यासाठी मोठे बदल घडवून आणतात.”

मालिका भाबीजी घर घर है मधील आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा म्हणाले, पावसाळा आल्हाददायी आहे, पण सोबत आजार होण्याचा धोका देखील वाढतो. म्हणून मी फूड्सबाबत कोणतीच तडजोड करत नाही, जे माझी रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवतात. मी हलक्या प्रमाणात व गरमगरम आहाराचे सेवन करतो, ज्यामध्ये मूग, डाळ, भात आणि भाज्या असतात. माझे आवडते इयूनटी बूटर म्हणजे दरो जे सायंकाळी मी कपभर हर्बल चहाचा आस्वाद घेतो. हा चहा आल्हाददायी व गुणकारी आहे; मी पावसाळ्यादरम्यान रस्त्यावरील खाद्य खात नाही आणि हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर कोमट पाणी पितो. माझ्या निदर्शनास आहे आहे की सुलतित, पौष्टिक आहाराच्या सेवनामुळे दीर्घकाळपर्यंत शूटिंगादरम्यान माझे अवधान केंद्रित राहते आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहतो. मी पावसाळ्याचा आनंद घेण्यासोबत पौष्टिक व संतुलित आहार सेवन करण्याची खात्री घेतो, कारण माझा विश्वास आहे की उत्तम आरोग्याची सुरुवात पौष्टिक आहारासोबत होते.”

// PUBLIC NOTICE //

All the people are informed that my clients name 1. Sau. Vaishali W/o Amit Salve 2. Shri. Prakash S/o Shrihari Akhade 3. Sau. Meenal W/o Sachin Hemke, all R/o Gadchiroli has executed an agreement dated 13/07/2024 to purchase the following immovable property owned & by possessed by 1 Shri. Pramod S/o Kashinathrao Joshi 2. Shyam Kashinath Joshi 3. Ku. Rekha Kashinath Joshi (Sau. Rekha Jyoti Panase) 4. Sau. Mandabai Lakman Lavat 5. au. Vannalata Chandrakant Jiraye 6. Shri. Sharad Kashinathrao Joshi. Description of property:- Situated at Mouza At Arshoda Taluka Armori Dist. Gadchiroli P.H.C. 03 Survey no. 427 area 0.30 H.R. And piece no 429 area 1.16 H.R. both Survey no. 427 & 429 are class 1 land, all survey or parcel or part of the land of Survey no. 427 & 429, which are bounded by four sides mentioned in the agreement. The land of survey no. 427 & 429 is ancestral property of Late Shri. Kashinath Joshi who died on dated 6/02/1979. The wife of Kashinath Josh is also died. The all owner on 7/12 extract of survey no. 427 & 429 are legal heirs of Kashinath Joshi. The land of Survey no. 427 & 429 belongs to the legal heirs only. The possession of property is handed over to my client/s on the date of agreement for NATP and accordingly assurance has been given to provide the documents. Legal heirs name Shyam Kashinath Joshi died on dated 18.09.2024 after executing the agreement dated 13/07/2024. His legal heirs are not mutated on 7/12 extract of the land of survey Survey no. 427 & 429. As per agreement my clients are ready and execute the "Sale Deed" as per time period mentioned in the agreement. The period of executing "Sale Deed" is coming to end on dated 13/07/2024.

The abovesaid owners assured to my clients that none except them have acquired any manner of right, title, interest, claim, charge of any kind whatsoever in respect of the aforesaid property. It is therefore hereby informed to the public at large that any person, institution, society, trust, bank, company or anybody excluding the said owner claims any right, title, interest, claim, charge of any kind whatsoever in respect of the aforesaid property by way of sale, mortgaged, gift, lien, pledge, or in any other way objection, or legal right then such person/entity should contact in person or write to the undersigned advocate within 7 days from the date of publication of this notice with sufficient documentary proof, failing of which my client shall proceed to complete the said transaction and further will enter into registered "Sale Deed" with the owners and thereafter, no one claim shall be entertain and binding on my client. Previous public notice was published and circulated in the news paper "Mahasagar" Vidarbha edition on dated 2/06/2025 for information to the public at large. At the last of public notice misprint date was 8/2/2025. Corrected one is 2/06/2025. But, no any objection or complaint received within the prescribed time of objection. Hence, this is second publication for information and notice to the public at large.

Gadchiroli Dt. 22/06/2025.

Adv. Vinesh S. Lokhande
R/o Kargil Chouk, Near Weekly Market, Gadchiroli
Tah Dist: Gadchiroli
Mobile no. 9422154722/ 9588446390

भारतीय संघ इतिहास घडवेल ?

भारताच युवा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असून तिथे दोन्ही देशात पाच कसोटींची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यास २0 जून पासून सुरुवातही झाली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फ्लंदाजांनी चांगली कामगिरी करत ३०0 चार वा धावा काढल्या त्याही फक्त तीन गडी गमावून. पहिल्याच दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल यांनी शतके झळकावली. उपकर्णधार ऋषभ पंतने अर्धशतक झळकावले. दोघेही पहिल्या दिवशी नाबाद असल्याने दुसऱ्या दिवशी त्यांच्या धावात भरच पडेल कदाचित शतकाचे द्विशतकात आणि अर्धशतकाचे शतकात रूपांतर झाले असेल. असो या आव्हानात्मक आणि दीर्घ दौऱ्याची सुरुवात तर चांगली झाली या बद्दल हा युवा खेळाडूंचे अभिमानं करायला हवे. मी या संघाला युवा संघ असे म्हणतो कारण या संघातील सर्वच खेळाडू युवा आहेत.

बुमरा, करून नायर आणि के एल राहुल सोडल्यास सर्व खेळाडू तिशींच्या आतील आहेत. या खेळाडूंना कसोटी सामने खेळण्याचा अनुभव कमी आहे. काही खेळाडू तर पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये खेळत आहेत.

इंग्लंडमध्ये खेळणे हे नेहमीच आव्हानात्मक असते कारण तेथील स्विंग होणाऱ्या चेंडूसमोर भल्या भल्या फ्लंदाजांचा निभाव लागत नाही. त्यात तेथील हवामान बेभरवशाचे आहे. क्षणात ऊन तर क्षणात पाऊस पडत असल्याने खेळपट्टी नेहमी आपला रंग बदलत असते. शिवाय इंग्लंडच्या खेळपट्टीवर भारताची कामगिरी नेहमीच निराशाजनक राहिली आहे. भारताने इंग्लंडमध्ये शेवटचा मालिका विजय १८ वर्षांपूर्वी म्हणजे २00७ साली राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली मिळवला होता. त्यानंतर अनेकदा भारताने इंग्लंडचा दौरा केला मात्र भारताला इंग्लंडमध्ये मालिका विजय मिळविला आला नाही. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळल्या. मालिकेत एखादा दुसरा विजय जरूर मिळाला पण भारताला मालिका खिशात घालता आली नाही. या अठरा वर्षांत भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू येऊन गेले. त्यांनी स्वतःच्या धावांच्याराशी उभारल्या, विक्रमांचे झमले रचले पण सांघिक कामगिरी करून इंग्लंडमध्ये मालिका विजय मिळवण्याचा चमत्कार त्यांना करता आला नाही. हा चमत्कार शुभमन गिलच्या



श्याम बसप्पा ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

९९२२५४६२९५

दिला तर हा संघ इंग्लंडला निश्चितच आश्चर्याचा धक्का देऊ शकतो. अर्थात यावेळचा इंग्लंडचा संघही पूर्वीतका बलवान नाही. कर्णधार बेन स्टोक्स व ज्यो रूट वागळा त्यांचा एकही फ्लंदाज नावाजलेला नाही. त्यांची गोलंदाजीही आता पूर्वी इतकी घातक राहिली नाही. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या निवृत्तीनंतर त्यांची जागा घेणारा एकही गोलंदाज त्यांना मिळाला नाही. मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर हे त्यांचे मुख्य वेगवान गोलंदाज दुखापतीने त्रासले आहेत. ते किती कसोटी खेळतील हे खुद्द ते ही सांगू शकणार नाही. त्यांचा फिरकी गोलंदाजही नवखा आहे त्यामानाने आपली गोलंदाजी खूप चांगली आहे. जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा भारताच्या ताफ्यात आहे तो तीन कसोटी खेळणार आहे त्यामुळे या तीन कसोटीत भारताचे पारडे निश्चितच जड राहील. बुमराला सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग यांची साथ मिळेल. जडेजा, कुलदीप यादव हे जागतिक स्तरावर नावाजलेले फिरकी गोलंदाज भारताच्या ताफ्यात आहे. नितीश रेड्डी आणि शार्दूल ठाकूर हे अष्टपैलू खेळ करण्यात माहीर आहेत त्यामुळे हा संघ जरी नवोदित, युवा खेळाडूंचा असला तरी त्यांनी आपल्या क्षमतेनुसार खेळ केला तर हा संघही इतिहास घडवू शकतो यात शका नाही. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला मालिका विजयासाठी मनापासून शुभेच्छा!

राशीभविष्य

मेथ : आज प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे कमी होतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. शिक्षण, आर्थिक आणि कृषी क्षेत्रात कार्यरत लोकांना फायदेशीर संधी मिळतील.

वृषभ : आज कामादिसत तुमच्यासाठी खूप शुभ आणि प्रगतीशील असले. महत्त्वाच्या कामात काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्या. विरोधक तुमच्या प्रगतीचा हेवा करतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

मिथुन : समाजातील उच्च पदावरील लोकांशी तुमची ओळख वाढेल. तुमच्या महत्त्वाच्या योजना काळजीपूर्वक पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कोणीतरी त्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते. **कर्क** : लांबच्या प्रवासाला जाण्याचे संकेत आहेत. मनात आनंद वाढेल. नोकरीत पदोन्नती मिळू शकते. सरकारच्या मदतीने शेतीच्या कामात येणारे अडथळे दूर होतील. सामाजिक कार्यात रस वाढेल.

सिंह : कोणतेही अपूर्ण काम पूर्ण केल्याने मनोबल वाढेल. मित्र आणि प्रियजनांच्या मदतीने नवीन व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्याच्या योजना पूर्ण होतील. नोकरीत बरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमची जवळीक वाढेल.

कन्या : सध्या कायदाकडून सहकार्यांचे वर्तन वाढेल. व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्याने फायदा होईल. प्रवास करताना अनोळखी लोकांवर जास्त

विश्वास ठेवू नका.

तुळ : आज तुम्हाला तुमच्या नोकरीत बदली मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या अधीनस्थांकडून तुम्हाला विशेष सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या कामात येणारे अडथळे दूर होतील.

वृश्चिक : कठोर परिश्रम करूनही व्यवसायात अपेक्षित यश न मिळाल्याने तुम्ही दुःखी व्हाल. वडिलोपार्जित मालमतेवरून कुटुंबात निरर्थक वाद होऊ शकतात. राजकीय मित्रांकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो.

धनु : आज तुम्हाला नोकरीत पदोन्नती मिळेल. परराष्ट्र सेवेशी संबंधित लोकांना महत्त्वाचे यश मिळेल. सरकार आणि संसदीय संबंधित लोकांना बाबींमध्ये यश मिळेल.

मकर : व्यवसायात तुम्हाला नवीन भागीदारा मिळतील. तुमच्या व्यवसायाची परिस्थिती सुधारेल. नवीन व्यवसायात खूप व्यस्त राहाल. अनिश्चय महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील. **कुंभ** : आज कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा, उगाच वाद होऊ शकतात. वडिलोपार्जित मालमतेवरील वाद हाणामारीचे रूप घेऊ शकतो. शहाणपणाने कोटिबिक वाद शांत करा.

मीन : आज तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. कोणतेही धोकादायक काम करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कलाशी संबंधित लोकांना महत्त्वाचे यश मिळेल. राजकीय चळवळीची आणि मोहिमेची कामान मिळेल.

आडवे शब्द :-

१) वर-वधूची मिरवणूक

५) हलगर्य, दुर्दृश

८) रचच्छ

१0) साखळी लावलेला लोंबता दिवा

१२) खेतीतील शीलतला

१४) गळाला अडकणारा जलचर

१६) फिकरी, काळजी

१७) एक द्विदल धान्य

१८) एकटा, गिणण

योगाला जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवा – कुलगुरु प्रो. शर्मा

महासागर प्रतिनिधी
वर्धा, दि. २१ जून

योग हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हायला हवा. योग दिनाच्या सुरुवातीची पाश्चिमी आपल्याला अभिमान व आत्मसन्मानाने भरून टाकते. २७ सप्टेंबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता. योग ही आपल्या प्राचीन भारतीय परंपरेची अमूल्य देणगी आहे. शरीर, मन, विचार आणि कृती यांना एकत्र करणारा योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून तो निसर्ग, पृथ्वी आणि संपूर्ण विश्वाशी एकरूप होण्याचा मार्ग आहे. असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरु प्रो. कुमुद शर्मा यांनी केले. ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवार, २१ जून रोजी सकाळी

हिंदी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा



७:०० वाजता मेजर ध्यानचंद क्रीडांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रो. कुमुद शर्मा होत्या. एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग ही या वर्षीच्या योग दिनाचा विषय होता.

या कार्यक्रमात जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय जे. भारुका, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विवेक

देशमुख तसेच विद्यापीठाचे वित्त अधिकारी पी. सरदार सिंह व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलसचिव व शारीरिक शिक्षण आणि क्रीडा समितीचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे संयोजक प्रो. आनंद पाटील यांनी प्रास्ताविक करताना योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

मन, बुद्धी आणि शरीराच्या एकत्रीकरणासाठी योग आवश्यक आहे असे ते म्हणाले.

भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग दिनाची सुरुवात विद्यापीठाच्या गीताने करण्यात आली. या प्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आदित्य पुंड, योग प्रशिक्षक वैभव प्रमोद पोटे, आणि योग प्रशिक्षक प्रताप धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायामाचा सराव करण्यात

आला. या कार्यक्रमात विद्यापीठाचे शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सीमा बर्गट यांनी केले, तर शारीरिक शिक्षण व क्रीडा समितीचे पदसिद्ध सचिव आणि कार्यक्रमाचे सह-संयोजक डॉ. अनिकेत आंबेकर यांनी आभार प्रदर्शन केले. प्रयोगाराज येथील विद्यापीठाच्या प्रादेशिक केंद्रातही अकादमिक संचालक प्रा. अखिलेश कुमार दुबे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या वेळी केंद्रातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

पाईपलाईन फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

महासागर प्रतिनिधी
आष्टी (श.) दि. २१ जून

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मेन लाईन चा पाईप जीसीपी ने काम करताना फुटल्याने दोन दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना कुत्रिम

पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. गुरुदेव कॉलनी येथून गेलेल्या नळ योजनेच्या पाणीपुरवठ्याच्या मेन पाईप लाईनवर नगरपंचायत च्या एका कर्मचाऱ्यांनी जीसीपी द्वारे नाली काढण्याच्या नादात मेन पाणीपुरवठ्याची पाईप

लाईन फोडल्याने आष्टी शहराला दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. काही ठिकाणी तर नागरिकांना पाणी भरण्यासाठी विहीर किंवा अन्य स्रोत

नसल्याने ते नागरिक कोटून पाणी आणणार हा ही प्रून त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे लवकरात लवकर पाईपलाईन दुरुस्त करून नागरिकांना पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली आहे.

हिस्सेवाटणीचा वाद, व्यक्तीचा हात मोडला

महासागर प्रतिनिधी
वर्धा, दि. २१ जून

शेतीच्या हिस्सेवाटणीच्या वादातून झालेल्या मारहाणीत मोठयाने लहान भावाच्या हातावर मारून हात फ्रॅक्चर केला, ही घटना खापरी गावात घडली, राधेश्याम परसराम

शिवणे व गोविंद शिवणे हे दोघे भाऊ आहेत, हिस्सेवाटणीच्या वादातून नितेश शिवणे याने राधेश्यामला पकडून गोविंद शिवणे याने काठीने मारहाण केली, यात राधेश्यामचा हात मोडला, याप्रकरणी कारंजा पोलिसात तक्रार दाखल केली.

शिबीगाळ केल्याचा आरोप करून मारहाण

महासागर प्रतिनिधी
वर्धा, दि. २१ जून

शिबीगाळ केल्याचा आरोप ठेवून एकास काठीने मारहाण मारहाण करण्यात आली, ही घटना समुद्रपूर तालुक्याच्या नंदोरी येथे १८ रोजी घडली, मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप

चंदनवटवे रा. नंदोरी असे जखमीचे नाव आहे, या प्रकरणी जखमीच्या तक्रारीवरून सुमीत उर्फ दादू नामदेव कोल्हे रा. नंदोरी यांच्याविरुद्ध समुद्रपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी विद्यार्थ्यांनी दिली कृउबा समितीला भेट



महासागर प्रतिनिधी
वर्धा, दि. २१ जून

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाअंतर्गत बजाज कृषी महाविद्यालय पिंपरीद्वारे राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण जागरूकता व कार्यानुभवच्या विद्यार्थ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देत

माहिती जाणून घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांना समितीचे सदस्य, उद्देश्य, कार्यसंरणी, शेतकऱ्यांसाठी केलेल्या सुविधा यांबद्दल माहिती दिली, तसेच वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या बाजारपेठ, व विविध शेतमाल्याच्या खरेदी विक्री बद्दल माहिती दिली. या

माहितीचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत करण्याची ग्वाही विद्यार्थ्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी बजाज कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राचार्य डॉ. स्नेहल देशमुख, कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेंद्र खर्चे, डॉ. मंगेश घोडे, डॉ. कविता चोपडे यांच्या मार्गदर्शनात भेट दिली. यामध्ये प्रसाद भोयर, संकेत नाकाडे, पवन सातपैसे, तुषार मानमोडे, जीवन धारपुरे, धीरज लिचडे, महेश मुंने या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

शरद पवार दंत रुग्णालयात म्यूकोरमायकोसिसवर मात

दंत पुनर्वसन प्रक्रियेने दिली जगण्याची उमेद

महासागर प्रतिनिधी
वर्धा, दि. २१ जून

कोरोना संसर्गानंतर प्रामुख्याने आढळून आलेल्या म्यूकोरमायकोसिस या आक्रमक बुरशीजन्य संसर्गाचा सामना कराव्या लागलेल्या ५६ वर्षीय रुग्णाला शरद पवार दंत रुग्णालयातील उपचारांनी पुन्हा नव्याने जगण्याची उमेद दिली.

म्यूकोरमायकोसिस हा संसर्ग प्रामुख्याने मधुमेही किंवा



रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या रुग्णांमध्ये होतो आणि सायनोस, हाडे व त्याशेजारील ऊतींवर हा संसर्ग आक्रमण करतो. सदर

रुग्णामध्ये हा संसर्ग अतिशय वेगाने पसरला आणि त्याच्या वरच्या जबड्याचा काही भाग या संसर्गाने क्षतिग्रस्त झाला. या रुग्णाच्या गालाचा वरचा भाग, टाळूचा काही भाग, समोरचे दात, नाकाचा तळ आणि डोळ्यांच्या खालच्या भागापर्यंतच्या ऊतींना या संसर्गाने बाधित केले. त्यामुळे रुग्णाच्या वरच्या जबड्याला मध्यभागी मोठे उघडे भगदाड पडले होते. सावंगीच्या दंत रुग्णालयात दाखल झाल्यावर या रुग्णाची प्रोस्थोडॉन्टिस्ट

अर्थात दंत पुनर्वसनतज्ज्ञ डॉ. प्रियांका मसराम यांनी तपासणी केली. रुग्णाची एकूण अवस्था अभ्यासपूर्वक समजून घेत त्यांनी वजनाने हलके, आरामदायक आणि जबड्यातील हालचालींना अनुरूप असे एक विशेष होलो ऑब्ज्युरेटर प्रॉस्थेसिस तयार केले. शस्त्रक्रियेनंतर तयार झालेले भगदाड या विशेष कृत्रिम उपकरणाद्वारे बंद करण्यात आले. या उपचारामुळे रुग्णाचे पुन्हा पूर्वीप्रमाणे व्यवस्थित बोलणे, खाणेपिणे,

नैसर्गिक हसणे आणि सर्वसामान्यांप्रमाणे दैनंदिन आयुष्य जगणे सुरू झाले. कृत्रिम दंत शल्यचिकित्सा म्हणजे केवळ दात बसविणे नाही, तर एक संपूर्ण व्यक्तिमत्त्व उभे करणारा आणि त्याला आत्मविश्वास परत मिळवून देणारा विज्ञानाचाच भाग आहे. प्रोस्थेसिस हे रुग्णाच्या शारीरिक आणि मानसिक पुनरुज्जीवनात आमुलाग्र बदल घडविणारे आधुनिक तंत्र आहे, असे डॉ. प्रियांका मसराम यांनी सांगितले.

वाढीव कर्जाचा लाभ घेण्यासाठी जुन्या कर्जाची परतफेड करा- जिल्हाधिकारी वान्मथी सी

❑ ३० जूनपर्यंत कर्ज खाते नुतनीकरणास संधी ❑ थकीत भरल्यास विविध सवलतींचा मिळणार लाभ

महासागर प्रतिनिधी
वर्धा, दि. २१ जून

शेतकऱ्यांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पीककर्जाची विहित मुदतीत परतफेड करणे आवश्यक आहे. परतफेड न झाल्यास शेतकऱ्यांना पुढील वर्षी कर्ज उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होण्यासोबतच कर्जावरील व्याज सवलत योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्ज वेळेवर नुतनीकरण करावे व वाढीव पीक कर्जासह व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले आहे. जिल्ह्यातील विविध बँकांमार्फत दरवर्षी पीककर्जाचे वितरण केले जाते. या अल्पमुदत पीककर्जाची परतफेड विहित मुदतीत म्हणजे



कर्ज घेतल्यापासून ३६५ दिवस किंवा ३० जून पूर्वी करावी लागते. या मुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन वर्षासाठी पुन्हा कर्ज दिले जाते. मुदतीत परतफेड न केल्यास कर्ज खाते थकीत होते. अशा थकीत खातेधारकांना बँका पीककर्ज देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. खाते नुतनीकरण करून घेतल्यास नवीन पीककर्जाच्या दरानुसार वाढीव कर्ज घेण्यास शेतकरी पात्र होतात.

वर्षनिहाय नुतनीकरण झालेले खाते

सन २०१७-१८ मध्ये पीक कर्ज नुतनीकरण झालेल्या खात्यांची संख्या १३ हजार ४९२ होती. सन २०१८-१९ मध्ये ९ हजार १४७, सन २०१९-२० मध्ये १४ हजार ७७२, सन २०२०-२१ मध्ये १३ हजार ३७५, सन २०२१-२२ मध्ये ३८ हजार २९९, सन २०२२-२३ मध्ये ४३ हजार ७६६, सन २०२३-२४ मध्ये ५० हजार ८४१ व सन २०२४-२५ मध्ये २९ हजार ७६७ शेतकऱ्यांनी पीक कर्ज खाते नुतनीकरण केले आहे.

विहित मुदतीत कर्ज परतफेड केल्यास डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ उपलब्ध होतो. या योजनेतर्गत ३ लाखपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदरावर शेतकऱ्यांना उपलब्ध होते. कर्जखाते नुतनीकरण केलेल्या शेतकऱ्यांना बँकांच्या इतर कर्ज योजनांचा देखील लाभ

घेता येतो. त्यात कृषी वाहन योजना, शेती तारण योजना, फळबाग, फुलबाग, हरितगृह, शेडनेट योजना, शेळीपालन, पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, कृषि यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया आदी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो.

मुदित बाल विद्यालयात योग दिन साजरा



महासागर प्रतिनिधी
वर्धा, दि. २१ जून

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुदित बाल विद्यालयात विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यालयाच्या प्राचार्य अपर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य अपर्णा सिंह यांच्या भाषणाने झाली. त्यांनी योग हे भारतीय संस्कृतीचे अमूल्य वैभव असल्याचे सांगून त्याचे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक लाभ विशद केले. विद्यालयाचे व्यवस्थापक डॉ. पंकज कुमार सिंह यांनी विद्यार्थ्यांना योग हा दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याची प्रेरणा दिली. शिक्षिका

नमिता रंकावत, वैशाली मेथ्राम, कविता देवी, व स्नेहा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे सादरीकरण केले. योग प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांनी ताडासन, कुशासन, चक्रासन, पद्मासन, वझ्रासन व भुजंगासन यांसारख्या आसनांचा सराव केला. कार्यक्रमांमध्ये स्नेहा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेला झुंबा डान्स विशेष आकर्षण ठरला, ज्यामुळे वातावरण अधिक आनंदमय झाले. कार्यक्रमाच्या शेवटी 'एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग' या भावनेचा संदेश देण्यात आला व सर्वांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.

सहा गोवंशाचे रेस्क्यू, तीन जणांवर गुन्हा दाखल

महासागर प्रतिनिधी
वर्धा, दि. २१ जून

पोलिसांनी सहा गोवंशाचे रेस्क्यू करत ३३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, या प्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल

केला, पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून जाम चौक परिसरात नाकाबंदी केली, त्यावेळी तपासणी केली असता एम. एच. ४० वाय. १६७९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये गोवंश आढळून आले,

पोलिसांनी ट्रक व आठ गोवंश ताब्यात घेतले, याप्रकरणी ईसराईल अब्दुल कुरेशी, तन्नू कुरेशी व सोनू कुरेशी तिन्ही रा. नागपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

संतांनी सांगितलेल्या आदर्श विचारावर युवकांनी वाटचाल करावी - आमदार केचे



महासागर प्रतिनिधी
आर्वी, दि. २१ जून

जीवन हे क्षणभंगुर असल्याने, आपल्याला जीवनात मिळालेल्या फावल्या वेळेचा सदुपयोग समाजाच्या व देशाच्या भल्यासाठी करावा; अर्थातच जीवन ही चैनीची गोष्ट नसून ती त्यागाची तपोभूमी आहेत; त्यामुळेच आपण दैनंदिन जीवन जगत असतांना आलेल्या अकस्मात संघर्षाला तोंड देऊन, आपण जीवनात सर्वोच्च पदावर विराजमान होवू शकतो.

त्यासाठी कठोर परिश्रम घेतल्यास जीवनात यशस्वी होवून, जीवनाचे सार्थक होते; त्यासाठी सांप्रत काळात आजच्या युवापिढीने महापुरुषांच्या व संतांच्या विचाराला नैतिक अधिष्ठान उपलब्ध करून दिल्यास आपला समाज, गाव, देश सुजलाम-सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन आमदार दादाराव केचे यांनी केले. स्व. शंकुतला रामदास.भुसारी यांच्या प्रथम

पुण्यस्मरणानिमित्त माहेश्वरी भवन येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आर्वीचे माजी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, ह.भ.प. किसनदास शेंडे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश बिजवे, संताजी संस्थेचे अध्यक्ष दिनेश भुसारी आदी उपस्थित होते. यावेळी प्रा.प्रशांत सव्वालाखे, दिनेश बिजवे, हर्षल भुसारी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश बिजवे यांनी तर आभार हर्षल भुसारी यांनी मानले. यशस्वितेसाठी दिनेश भुसारी, उमेशकुमार भुसारी, नंदू भुसारी, अजय भुसारी, हर्षल भुसारी, उज्ज्वला भुसारी, डॉ. राधिका भुसारी, ऊषा शिरभाते, शोभा श्रीराव, डॉ. पुजा भुसारी, ऋषिकेश भुसारी आदींनी सहकार्य केले.



विमान प्रवासाचे नाव ऐकताच आपल्या मनात आकाशात उडणाऱ्या लांब पल्ल्याच्या भल्यामोठ्या विमानांचे चित्र उभे राहते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, जगातील सर्वात लहान उड्डाण किती अंतराचे असू शकते? मुलांनो, जगात उड्डाणानंतर अगदी काही सेकंदाचा प्रवास पूर्ण करून धावपट्टीवर उतरणारे विमान आहे. हो, आता आपण स्कॉटलंडच्या ऑर्कने बेटांवर असणाऱ्या वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रे बेटांदरम्यानच्या उड्डाणाबद्दल बोलत आहोत.

नवल

ब्रिटन-नॉर्मन बीचनेरबी २६ आयलंडर विमान वापरले जाते. त्यातून एकावेळी ८-१० प्रवासी प्रवास करू शकतात. हे अगदी उड्डाण केवळ स्थानिक लोकांसाठीच सोयीची नाही तर जगभरातील पर्यटकांना देखील ते आकर्षित करते.

छोटासा विमानप्रवास

हे कोणतेही सामान्य उड्डाण नाही तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात लहान अंतराचे व्यावसायिक उड्डाण म्हणून नोंद झालेले विमान उड्डाण आहे. या प्रवासाचे अंतर अवघे २.७ किलोमीटर असून विमानाला ते पूर्ण करण्यासाठी सरासरी ८० सेकंद लागतात. वाऱ्याची दिशा अनुकूल असताना तर हा

The 90-second flight between Westray and Papa Westray in Scotland

मुलांनो, पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला. गुरुत्वाकर्षणामुळेच आपण चालू शकतो. सगळ्या वस्तू जिथल्या तिथे रहातात. चेंडू वरून खाली येतो. पण गुरुत्वाकर्षण नसतं तर... कसे राहिलो असतो आपण? वस्तू हवेत तरंगत राहिल्या असत्या. गुरुत्वाकर्षण नसताना काय होतं, याचा अनुभव आपण पृथ्वीवर घेऊ

अजबगजब आहे इथे

शकतो. पृथ्वीवरच्या काही ठिकाणी शून्य गुरुत्वाकर्षण आहे. अशा ठिकाणी भन्नाट काहीतरी घडत असतं. अशाच काही ठिकाणी माहिती घेऊ या.

रस्त्यावरच्या फक्त ३० किलोमीटरच्या या भागात गुरुत्वाकर्षण नाही. या रस्त्यावर चढ आहे. इथे वाहन आपोआप पुढे जातं. इथल्या चुंबकीय लहरींमुळे असं होत असल्याचं म्हटलं जातं. पण हा अनुभव खरंच खूप भन्नाट असतो.

अमेरिकेतल्या रॅपिड सिटीमध्ये कॉस्मॉस मिस्ट्री एरिया आहे. इथली काही झाडं विचित्र पद्धतीने झुकल्याचं पहायला मिळतं. इथे चेंडू खाली नाही तर वर जातो. हा प्रकार अनोखाच म्हटला पाहिजे.

अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये मिस्ट्री स्पॉट आहे. हे ठिकाण पर्यटन स्थळ बनून गेलं आहे. या भागात पाणी वरच्या दिशेने वाहताना दिसतं. इथे तुम्ही खाली पडत नाही. वस्तूंचे आकार बदलतात. मिस्ट्री स्पॉटचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही.

अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्येच लेहसारखं एक ठिकाण आहे. स्पूक हिल या नावाने ते ओळखलं जातं.

मुलांनो, ५२ वर्षीय नताली डो हिने १२ दिवसांत १००० किमीची मॅरेथॉन शर्यत पूर्ण करून एक मोठा विक्रम रचला आहे. या काळात तिने थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर हे देश धावून पार केले. यावेळी तेथे इतके तीव्र उन्हा होते की तिचे बूटही वितळले. पण ती हरली नाही. थकली नाही. त्यामुळेच नताली डो ला थायलंड-सिंगापूर अल्ट्रा मॅरेथॉन सर्वात जलद गतीने पूर्ण केल्याबद्दल सिंगापूरचा पुरस्कार देखील देण्यात आला आहे. आता मलेशियन द्वीपकल्प पायी पार केल्यानंतर ती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रमाणपत्राची वाट पाहत आहे.

या यशाबद्दल ती म्हणते, मला खेळात आव्हाने स्वीकारायला आवडतात. मला निराशा अजिबात आवडत नाही. या स्वभावामुळेच समस्यांना न घाबरता मी ध्येय पूर्ण करू शकले. नतालीच्या धावण्याने जागतिक धर्मादाय संस्थेसाठी ५० हजार डॉलर्सपेक्षा जास्त निधी उभारला गेला आहे. चॅरिटी स्पोर्ट्सच्या मदतीने ही सगळी रक्कम महिला आणि मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी वापरली जाईल. एका ध्येयासाठी धावत असताना तिला अनेक अडथळे पार करावे लागले. धावताना बीट वितळलेच त्याचबरोबर तिच्या कंबरला दुखापतही झाली. मात्र सरतेशेवटी ती जिंकली हे विशेष. अशीच चिकाटी आणि संयम आपणही प्रत्येक कामामध्ये दाखवायला हवा.

मुलांनो, अलिकडेच आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. खरेतर वर्षातील एकच नव्हे तर प्रत्येक दिवसच पर्यावरण दिन समजला जाणे गरजेचे आहे. जागतिक तापमानवाढ, हवामानातील असामान्य बदल आणि नामशेष होत जाणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांची वाढती संख्या बघता याचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. आपण पर्यावरणाचे रक्षण केले नाही तर पृथ्वीवरील जीवन राखणे कठीण होईल.

पर्यावरणाच्या संवर्धनासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना निसर्गाचा समतोल राखण्यास प्रेरित करण्यासाठी आता प्रत्येकानेच पुढे यायला हवे. संयुक्त राष्ट्रांनी १९७२ मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. दरवर्षी हा विशेष दिवस एका खास थीमसह साजरा केला जातो. या निमित्ताने पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकला जातो. यांद्या पर्यावरण दिनाची थीम 'प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा' अशी आहे. ही थीम निवडण्यामागील कारण म्हणजे प्लास्टिक प्रदूषण

पर्यावरणाचे भान ठेवा

ही आज जगातील सर्वात मोठ्या पर्यावरणीय समस्यांपैकी एक बनली आहे. प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणाला संकटात टाकत आहे. यामुळे प्राण्यांनाही नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सूक्ष्म प्लास्टिक मानवी आरोग्यासाठी घातक ठरत आहेत.

दरवर्षी लाखो टन प्लास्टिक वापरले जाते पण त्यातील छोटासा भागच पुनर्वापरासाठी उपयोगात आणला जातो. तसेच प्लास्टिक विघटित होत नसल्यामुळे कशातही मिळत नाही. स्वाभाविकच प्लास्टिकचे प्रदूषण वेगाने वाढत आहे. समुद्रात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक टाकले जात असल्यामुळे सागरी जीव गुदमरत आहेत. म्हणूनच प्लास्टिकचे प्रदूषण नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. तुम्हीही दररोज हे भान ठेवा आणि हा कचरा टाळण्याचा प्रयत्न करा.

टिपके जुळवा

निराशा दूर होईल

मित्रमैत्रीणींनो; शाळेतील किंवा वर्गातील काही मुलं खूप दंगा करतात. वर्गातल्या शांत मुलांना उगाचच त्रास देतात. लहानग्यांची मस्करी करतात. एखाद्याची वही, दप्तर, पेन लपवून ठेवतात. काही मुलं दादागिरी करतात. थोडी धिटुकली मुलं त्यांची शिक्षकांकडे तक्रार करतात. काही मुलं घरी सांगतात. पण घाबरून कोणाला काही न सांगणारीही मुलं असतात. तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर त्याबद्दल बोलायला हवं. शिक्षकांना, आईबाबांना सांगायला हवं. मुख्य म्हणजे यामुळे निराश होऊ नका. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जायला हवं.

परीक्षेची तयारी करा

जिनिअरींगची पदवी मिळवल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना मुलाखतीला बोलवण्यात येतं. काही वेळा गेट परीक्षेतल्या गुणांवर नोकरी मिळते.

सर्वजनिक क्षेत्रातल्या ६० पेक्षा अधिक कंपन्या गेट परीक्षेतल्या गुणांच्या आधारे कर्मचाऱ्यांची निवड करतात. पण बरेच विद्यार्थी महारत्न कंपन्यांची निवड करत असल्यामुळे या क्षेत्रात खूप स्पर्धा असते.

सेल, भेल, एनटीपीसी, ओएनजीसी, आयओसीएल, सीआयएल, गेल, बीपीसीएल अशा सर्वजनिक क्षेत्रातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये तुम्हाला उत्तम संधी मिळू शकते.

छोट्या दोस्तांनो, तुमच्यापैकी अनेकांना इडली खूप आवडते ना? ही दक्षिण भारताची देणगी असल्याचे अनेकांना वाटते. मात्र इडलीची उत्पत्ती इंडोनेशियामध्ये झाली आहे बरं का. आश्चर्य वाटले ना? पण हेच सत्य आहे. इसवी सन ८०० ते १२०० दरम्यान इंडोनेशियामध्ये 'केडली' नावाचा एक पदार्थ खूप लोकप्रिय होता जो आजच्या आपल्या इडलीसारखाच होता. त्याकाळी इंडोनेशियामध्ये तांदूळ आणि किण्वन प्रक्रिया करून रोजच्या जेवणात या घटकांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. म्हणजेच पदार्थ आंबवून वापरण्याची पद्धत

खाद्यजत्रा

इडली आली कुठून?

तेव्हा रुढ होती. आजची इडली त्याच पद्धतीने तयार होते. काही सिद्धांत असेही म्हणतात की, इडली अरब देशांमधून आली आहे. अरब व्यापारी भारतात किण्वन तंत्रज्ञान घेऊन आले. त्यांनी तांदूळ आणि डाळ मिसळून किण्वन प्रक्रिया शिकली आणि इडलीसारखे काहीतरी बनवले, जे भारतात आल्यानंतर पुढे विकसित झाले.

फोटो येतील सुरेख

छोट्यांना, कुठेही फिरायला गेल्यावर तुम्ही भरपूर फोटो काढता. घरातल्या लनकार्यातही बरेच फोटो काढले जातात. व्हिडिओ शूट केले जातात. पण आपले फोटो आणि व्हिडिओ चांगले यायला हवेत, यासाठी काही टिप्स फॉलो करता येतील.

फोटो काढताना किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करताना मागच्या कॅमेऱ्याचा वापर करा. सेल्फी कॅमेऱ्याच्या तुलनेत फोनच्या मागच्या कॅमेऱ्याचं रेझोल्यूशन जास्त असतं. स्वतःचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी फ्रंट कॅमेऱ्याचा वापर होतो.

स्मार्ट टिप्स

हुशारीने करा अभ्यास

मुलांनो, अभ्यास नेहमीच खूप हुशारीने करायला हवा. फक्त घोकंपट्टी किंवा पाठांतर करून काहीच होणार नाही. अभ्यासातही स्मार्टनेस यायला हवा. यासाठी वर्गात नीट लक्ष द्या. शिक्षक शिकवत असतानाच महत्वाचे मुद्दे नोंदवून ठेवा. पुस्तक वाचत असतानाही तुम्ही काही मुद्दे टिपून ठेऊ शकता. यामुळे परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला अडचणी येणार नाहीत.

खादाडी

गार्लिक ब्रेड स्टीक्स

दोस्तांनो, तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. असाच एक पदार्थ म्हणजे गार्लिक ब्रेड स्टीक्स. यासाठी सात ते आठ लसूण पाकळ्या सोलून घ्या. थोडी कोथिंबिर, १०० ग्रॅम बटर, एक चमचाभर चिली फ्लॅक्स, आठ ब्रेड स्लाईस, १०० ग्रॅम मॉझरेला चीझ, अर्धा कप उकडलेले स्वीट कॉर्न, दोन हिऱ्या मिरच्या हे साहित्य घ्या. लसूण ठेचून किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात चिरलेली कोथिंबिर, थोडे बटर, चिली फ्लॅक्स घालून नीट मिक्स करा. आता चार ब्रेड स्लाईस घ्या. या स्लाईसच्या एका बाजूला गार्लिक बटर लावून घ्या. त्यावर किसलेलं मॉझरेला चीझ घाला. थोडे मक्याचे दाणे आणि मिरच्यांचे तुकडे घाला. त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवा. ब्रेडच्या वरच्या बाजूलाही गार्लिक बटर लावा. आता गॅसवर तवा ठेवा. त्यावर हे सँडविच ठेवा. दुसऱ्या बाजूलाही बटर लावून घ्या.

दोस्त हे मस्त

उंटांची न्यारी दुनिया

दोस्तांनो, उंट वाळवंटात रहातात. वाळवंटात खूप कमी पाणी असतं. म्हणूनच पाणी सापडल्यावर एक उंट एकाच वेळी ४० गॅलन पाणी पिऊ शकतो. उंट एका तासात ४० मैल अंतर कापू शकतात. उन्हात गेल्यावर आपल्याला घाम येतो. पण सतत कडक उन्हात राहणाऱ्या उंटंना घाम येत नाही. त्यामुळे त्यांना सारखी तहान लागत नाही. उंटंच्या शरीराचं तापमान १०६ फॅरनहिटवर गेल्यानंतर त्यांना घाम यायला सुरुवात होते.

योगा टाईम

अर्ध चंद्रासन ठेवेल तंदुरुस्त!

योगासनांचे बरेच प्रकार आहेत. प्रत्येक योगासनामुळे वेगळे लाभ होतात. काही योगासनांमध्ये उंची वाढायला मदत होते तर काही योगासनं केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तुम्हाला तंदुरुस्त राहायचं असेल तर अर्ध चंद्रासन करता येईल. अर्ध चंद्रासन थोडं कठीण आहे. पण सरावाने ते सहज जमेल. मग अर्ध चंद्रासन नक्की शिकून घ्या.

योग साधकांनी गजबजले यशवंत स्टेडियम



■ **महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. २१ :**
नियमित योगासनामुळे शरीर आणि मनाचे स्वास्थ्य उत्तम राहते, अनेक आजारांना दूर ठेवता येतात याबाबत जनजागृती करणारे 'करा हो नियमित योगासन' हे गीत म्हणत शनिवारी सकाळी हजारो योगसाधकांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. निमित्त होते नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक योग दिनाचे.

एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग या संकल्पनेवर आधारित मनपाचा जागतिक योग दिन कार्यक्रम यशवंत स्टेडीयमवर शनिवारी पार पडला. यंदाच्या दशकपूर्ती सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके, पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जनार्दन योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग, कमांडंट नवीन राम, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपायुक्त मिलिंद मेथ्राम, गणेश राठोड,



राजेश भगत, विनोद जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, हिंदू केसरी योगेश दोडके, यांच्यासह मनपाचे उपायुक्त, दहाही झोनचे सहाय्यक आयुक्त इतर कर्मचारी शहरातील विविध योगाभ्यासी मंडळाचे स्वयंसेवक व हजारोंच्या संख्येत नागरिक उपस्थित होते. सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अभिनेता तुषार घाडीगावकरची आत्महत्या

काम मिळत नसल्याच्या तणावातून मृत्यूला कवटाळले

■ **महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. २१ :**
लवंगी मिरची, मन कस्तुरी रे, भाऊबळी, उनाड, झोबिवली आदी विविध कलाकृतींच्या माध्यमातून विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता तथा लेखक तुषार घाडीगावकर यांचे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हाताला काम मिळत तुषार गत काही महिन्यांपासून तणावात होता. या तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. त्याच्या आत्महत्येमुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

तुषार घाडीगावकर हा अष्टपैलू अभिनेता होता. लेखनातही त्याचा वचपणा होता. छोट्या पडद्यावरील लवंगी मिरची, मन कस्तुरी रे, सुखाच्या सरींनी हे मन बावरे आदी मालिकांमध्ये त्याने काम केले होते. तर भाऊबळी, उनाड, झोबिवली या मराठी चित्रपटांतही त्याने महत्वाची भूमिका साकारली होती. विशेषतः संगीत बिंबट आख्यान या नाटकातही त्याने काम केले होते. काही दिवसांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीवर सुरू झालेल्या सखा माझा पांडुरंग मालिकेतही तो झळकला होता. पण काही महिन्यांपासून काम मिळत नसल्याने तो तणावात गेला होता. या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याची

माहिती आहे. तुषार हा मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवलीचा होता. त्याने नाटकातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाच्या नाट्य विभागात तो अत्यंत सक्रिय होता. मित्रांमध्ये घाड्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुषारने कॉलेजनंतर मालिका, चित्रपट असा प्रवास सुरू केला होता. पण अचानक त्याने आत्महत्या केल्यामुळे मराठी मनोरंजन विश्वाला हादरा बसला आहे.

काही कौटुंबिक वादामुळे तो तणावात होता. काही वर्षांपूर्वी तो भांडूप सोडून पश्चिम उपनगरातील राम मंदिर येथे भाड्याच्या घरात वास्तव्याला आला होता. तो तिथे आपल्या पत्नीसोबत राहत होता. तर त्याचे आई-वडील भांडूपलाच राहत होते.

तुषारची पत्नी कामावर गेली होती. ती गेल्यानंतर तुषार घरात मद्यपान करत होता. त्याने दुपारच्या सुमारास पंखाला लटकून गळफास घेतल्याचा अंदाज आहे. तुषारची पत्नी संध्याकाळी घरी आली तेव्हा तिला त्याचा पंखाला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसला. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. तुषारने नेमक्या कोणत्या कारणांमुळे आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.



पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या मिशन थंडर अंतर्गत उपस्थितांना नशा मुक्तीची प्रिज्ञा देण्यात आली. पोलीस निरीक्षक श्रीमती अनामिका मिर्जापुरे यांनी प्रिज्ञा देवोवली. जागतिक योग दिनाच्या आठवणींनींना उजाळा देत श्री रामभाऊ खांडवे यांनी दैनंदिन जीवनातील नियमित योगाभ्यासाचे महत्त्व सांगितले. नियमितपणे योग करण्याचे महत्त्व त्यांनी विपद केले. तसेच नागपुरात जनार्दन स्वामी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा योग दिन साजरा करण्याची



जागतिक योग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात नागपूर जिल्हा योग असोसिएशनचे अनिल मोहागवकर व संदीप खरे यांच्या चमूने योगाचे विविध मानवीय मनोरे व कठीण योगासनांचे वित्थरकर प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे सादरीकरण करणाऱ्या संघात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग होता.

संकल्पना मांडण्यात आली होती, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितले. सर्वप्रथम मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महानगरपालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तयार केलेल्या बोधचिन्हाची प्रतिकृती प्रदान केली. तसेच महापालिकेचा मानाचा दुपट्टा प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमात महानगरपालिकेचे कर्मचारी भारत डेलीकर यांनी आशीयन योगासन चॅम्पीयनशीपमध्ये सुवर्णपदक मिळविल्याबद्दल गडकरी यांच्यासोबत स्टेडियममध्ये उपस्थित होणारी साधकांनी ही सारी आसने केलीत. सुरुवातीला 'खेल खेल मे योगासन हम करते है, या गीतावर योग प्रात्यक्षिकेची सुरुवात करण्यात आली. तर प्रत्येक आसन संपल्यानंतर करा हो नियमित योगासन या योग गीताच्या शब्दांनी यशवंत स्टेडियम दुमदुमले होते. प्रसन्न आणि निरामय वातावरणात हा संपूर्ण सोहळा पार पडला.

कार्यक्रमाचे संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले तर क्रीडा अधिकारी डॉ. पिपूष अंबुलकर यांनी आभार मानले.

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सकाळी ६ वाजतापासून यशवंत स्टेडियममध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५.३० पासून यशवंत स्टेडियमकडे येणाऱ्या साधकांच्या गर्दीने धंदोली परिसरातील रस्ते फुलून गेले होते. यशवंत स्टेडियम मध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक साधकावर पुष्पवर्षाव करण्यात आला. एका रंगित शिस्तबद्ध रीतीने योगा करणाऱ्या साधकांच्या गर्दीने स्टेडियममधील वातावरण योगमय बनले.

विविध मंडळांचा सहभाग
जागतिक योग दिन कार्यक्रमात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर जिल्हा योग असोसिएशन, आरपीएफ, सीआरपीएफ, एनएचएआई, आदींनी सहभाग नोंदविला. **यशवंत स्टेडियमवर रंगले श्वेत रंगत**
योग दिनाच्या निमित्ताने स्टेडियममध्ये एकत्रित होणाऱ्या साधकांना धवळ वस्त्र परिधान करून येण्याचे आवाहन मनपावरफे करण्यात आले होते. त्यानुसार हजारोंच्या संख्येत धवळ वस्त्र परिधान करून आलेल्या साधकांमुळे स्टेडियम पांढऱ्या रंगाने व्यापले होते.

तृतीयपंथीची कळंब तालुक्यात हत्या

■ **महासागर प्रतिनिधी, यवतमाळ, दि. २१ :**

एका तृतीयपंथीयाची गळ आवळून हत्या करण्यात आली. ही घटना कळंब तालुक्यातील पिंपळशेडा शिवारातील कैलासपोड नाल्यालगत उघडकीस आली. नंदकिशोर उर्फ सोनाली अर्जुन ठाकरे (२९), रा. मोहा त. जि. यवतमाळ असे मृत तृतीयपंथीचे नाव आहे.

यवतमाळ तालुक्यातील मोहा येथील तृतीयपंथी नंदकिशोर उर्फ सोनाली हीचा कळंब तालुक्यातील पिंपळशेडा शिवारातील कैलासपोड नाल्यालगत नागरिकांना मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच कळंब पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी नंदकिशोर उर्फ सोनालीचा गळ आवळवून खून केल्याची बाब समोर आली.

पोलीसांनी या प्रकरणी मार्ग दाखल केला, त्यानंतर मृतक नंदकिशोर उर्फ सोनालीची आई अनिता ठाकरे यांनी कळंब पोलीसात तक्रार दिली. तक्रारीत मृतकाचा मित्र

असलेला ड्रायव्हर व मृतक नंदकिशोर यांच्यात दोन-तीन दिवसांपासून किरकोळ भांडण झाल्याचे नमूद केले. त्यामुळे किरकोळ भांडणाच्या कारणावरूनच सोनालीची हत्या झाल्याची शंका व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर भारस्कर करित आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्यासह एलसीबीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कळंब गाठून घटनास्थळी पाहणी केली. या घटनेला २४ तासाचा कालावधी लोटला असून अद्यापही मारेकऱ्यांचा सुगावा पोलीसांना लागला नाही. यातील मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याचे आवाहन पोलीसांसमोर आहे.

परिसरातील चार ते पाच संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र त्या चौकशीत सध्या काही निष्पन्न झाले नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

जन्माच्या प्रमाणपत्रासाठी महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

■ **महासागर प्रतिनिधी, यवतमाळ, दि. २१ :**

मुलाच्या जन्माच्या दाखल्यासाठी गेल्या काही दिवसांपासून येर-झारा माराव्या लागत असल्याने कंटाळलेल्या महिलेने थेट जिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावर चढून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनात ही गोष्ट आल्याने त्यांनी धाव घेत त्या महिलेला पकडून खाली आणले.

ही घटना जिल्हा रुग्णालयामध्ये घडली. मोनीका राजेश सातघरे (वय ३२) वर्ष असे त्या महिलेचे नाव आहे.

या महिलेला तिच्या मुलाच्या जन्माचा दाखला घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये असलेल्या अभिलेखा विभागामध्ये आली होती. मात्र तिच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने तीला येर-झारा माराव्या लागत होत्या.

त्यामुळे कंटाळून तिने इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न यावेळी केला. ती उडी मारत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडा-ओरड केली. यादरम्यान रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी तिसऱ्या माळ्यावर धाव घेत त्या महिलेला खाली आणले.

मगर इतनी गुंजाईश रहे...

मागील काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका च्या म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा दंडा आल्यानंतर निवडणूक आयोग आणि राज्यातील सरकार कामाला लागले. नगरसेवक म्हणून मनपा, नगरपालिकेत बसायला मिळवे या उद्देशाने राजकारणातले प्रस्थापित आणि नवखेही कामाला लागले आहेत.

महायुती म्हणून भाजपा, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस (अपराकाँ) आणि शिंदेसेना हे तिन्ही पक्ष एकत्र लढतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून मात्र अद्याप तशी काही घोषणा झाली नाही.

दुसरीकडे, आघाडीमधील काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस (शपरकाँ) आणि उबाठा शिवसेना यांनी त्यांचे पते उघडले नाहीत. उद्भव ठाकरेंच्या शिवसेनेचे पूर्व विदर्भात फारसे प्रस्थ नाही. बीएमसी अर्थात मुंबई मनपावर त्यांचा डोळा आहे. त्यातून, जागा वाटपात आघाडीत बिघाडी होणार म्हणजे होणार, महायुतीत कुरखुरी नाहीत, असे नाही. येथेही प्रचंड गोंधळ आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला मोठाच वेग आला आहे. विविध पक्षातील दादा, भाऊ, भाई सरड्याचे अनुकरण करू लागले आहेत. अनेक जण कुंपणावर आहेत. या निवडणुकीची अधिकृत अधिसूचना जारी झाली नसल्याने नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अद्याप खम ठोकलेली दिसत नाही. मात्र, पूर्व विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँक आणि जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीवरून महायुतीच्याच दोन नेत्यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहेत.

भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर आजतागायत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. जिल्हा बँक, अर्बन बँक, दुध संघ, मजूर संघ अशा सहकारी संस्था त्यांच्याच ताब्यात राहिल्यात. काँग्रेसचे नाना पटोले आणि भाजपाच्या अनेक नेत्यांनी अनेकदा प्रयत्न करूनही या संस्थांवर कब्जा मिळविण्यात अपयशच आले.

अपवाद ठरले होते ते काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचे वडील स्व. यादवराव पडोळे, प्रफुल पटेलाना थेट भिडून त्यांनी दुध संघ आणि जिल्हा बँकेवर कब्जा केला होता.

आता जिल्हा बँक आणि दुध संघाची निवडणूक होवू घातली आहे. त्यात काँग्रेसच्या नाना पटोलेंनी महायुतीला भगदाड पाडत शिंदेसेनेचे भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना आपल्या गोटात ओढले आहे. दुसरीकडे, भाजपाचे विधान परिषद सदस्य तथा माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके आणि जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा अपराकाँचे नेते सुनील फुंडे मिळून पटोले-भोंडेकर यांना आव्हान देत उभे ठाकले आहेत.

महायुतीत असतानाही आ. भोंडेकर काँग्रेसच्या गोटात शिरल्याने फुके - फुंडे यांनी त्यांच्यावर अनेक आरोप करीत घेरण्याचा प्रयत्न चालवला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून आमदार भोंडेकरांनी विधानसभा निवडणुकीतील कथित



विदर्भ डायरी
■ **मनोज बागडे**

गदारीचे फुके यांना स्मरण करून दिले आहे. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेत्यांनी उभा केलेला डमी उमेदवार, प्रफुल पटेलाने कडून संधेसाठी नकार, अशा अनेक डडलेल्या बाबी भोंडेकरांनी बाहेर काढणे सुरू केले आहे.

२००९, २०१९ आणि २०२४ असे तिनदा निवडून येवूनही मंत्रीपद मिळाले नाही. हे भोंडेकरांचे खरे दुखणे असून, यामागे भाजपा तसेच अपराकाँच्या नेत्यांचा अडथळा असल्याचे ते मानत असवेत आणि त्यात तथ्य नाही, असे नाही. जिल्ह्यात नाना पटोले कायम

नाराज आत्मा आहे. १९९९ पासून चारवेळा काँग्रेसचे आमदार, एकदा भाजपाचे आमदार आणि खासदार अशी दिव्य इनिंग खेळणारे पटोले यांना आजवर मंत्रीपद मिळाले नाही. त्यामागे, अपराकाँच्या मोठ्या नेत्याचा अडसर झाल्याचे ते सांगतात. याच वर्षाच्या प्रारंभी नाना पटोले यांनी प्रफुल पटोलांच्या अपराकाँचे पाच सदस्य फिटवून

भंडारा जिल्हा परिषदेची सत्ता हस्तांतरित केली. जिल्ह्याच्या विविध क्षेत्रावर वर्चस्व कायम ठेवण्याच्या नेत्यांच्या या लालसेने जिल्ह्याचे मात्र पार वाटोळे झाले आहे. सनप्लॅंग, अशोक लेलेंड सोडले तर जिल्ह्यात तिसरा उद्योग नाही, बिडी उद्योग, हातमागावरील विणकरी व्यवसाय इतिहासात जमा झालेत. मच्छिमारांचे नेते सूट घालू लागले, मासेमार मात्र आजही फाटक्या लंगोटीतच आहे. अर्थात कोणत्याही नेत्याला याचे सोवरसूतक नाही.

आता २८ जूनला जिल्हा दुध संघाची निवडणूक होऊ घातली आहे. भाजप - अपराकाँ यांचे सहकार विकास पॅनल आणि काँग्रेस व भोंडेकर गट मिळून स्थापन झालेले शेतकरी विकास पॅनल यांनी एकमेकांविरुद्ध खम ठोकली आहे. यातून भाजपाचे फुके आणि शिंदेसेनेचे भोंडेकर या दोन आमदारांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत दिसताहेत.

तथापि, या दोन आमदारांमधील दुश्मनी तहहयात कायम राहीलच असेही नव्हे. कोणे एकेकाळी भाजपाला शिऱ्या हासडणारे नाना पटोले २००९ मध्ये भाजपामध्ये गेले होतेच की, कायम भाजपाच्या विरोधात भूमिका घेणारे प्रफुल पटेल यांनीही महायुतीत शिरकाव केलाच. त्यामुळे, नेत्यांमधली ही भांडणे औटघटकेची असतात, सायंकाळ झाली की ते एकत्र बसतात, हा आजवरचा अनुभव आहे. यात पिसला जातो तो सामान्य कायकर्ता.

तेल लावून एकमेकांच्या विरोधात रणांगणात उतरलेले आणि आरोप प्रत्यारोप करीत एकदुसऱ्यांचे कपडे उतरवणारे हे नेते उद्या एकत्र येणारच नाहीत, असे नव्हे. त्यामुळे, इतकेच काय ते सांगता येईल...

दुश्मनी जमकर करो... मगर इतनी गुंजाईश रहे... जब कभी हम दोस्त बने... तो शरमिंदा ना हो!

थेट प्रयागराजच्या बाजारपेठेत इंड्याळ्याची केळी

■ **महासागर प्रतिनिधी, वर्धा, दि. २१ :**

हिंगणघाट तालुक्यातील इंड्याळ येथील युवा शेतकरी तथा आयआयटी, मद्रासचे विद्यार्थी अभिजीत रविश सरोदे यांनी आपल्या शेतातून आठ टनांहून अधिक उत्तम दर्जाची केळी उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवून आपल्या आधुनिक कृषीपद्धतीकडे लक्ष वेधले आहे.

परंपरागत शेतीच्या चौकटीबाहेर जाऊन अभिजीत यांनी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करीत हे यश प्राप्त केले. योग्य पीक नियोजन, वेळेवर खत व पाण्याचे व्यवस्थापन तसेच बाजारपेठेच्या सखोल अभ्यास या सगळ्याची सांगड घालत व केळीचे सर्वोत्तम पीक घेत मोठ्या बाजारपेठेवर त्यांनी आपली छाप उमटवली. या यशस्वी वाटचालीत त्यांना 'केळी रब'



कुंदन वाघमारे व प्रकाशसिंग बैस यांचे मार्गदर्शन लाभले. या मार्गदर्शनामुळे सरोदे यांनी केळी लागवडीत नवे प्रयोग करून दर्जेदार गुणवत्ता साध्य

आयआयटीच्या विद्यार्थ्याने पाठविली आठ टन केळी उत्तर प्रदेशात

केली. हिंगणघाट तालुक्यातून परराज्यात करण्यात आलेली ही केळीची पहिलीच मोठी निर्यात असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही गौरवाची बाब आहे.

युवा पिढीने रोजगारासाठी मोठ्या शहरांवर विसंबून न राहता आपल्या मूळ गावी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास भरघोस उत्पन्न मिळवता येते, अशी भावना अभिजीत सरोदे यांनी व्यक्त केली.

त्यांच्या यशामागे आई मीनाक्षी रविश सरोदे व भाऊ शाम सरोदे यांचे सातत्याने मिळवलेले प्रोत्साहन, तसेच अंकुश सायंकार व श्याम बोरकर यांची साथ लाखमोलाची ठरली आहे. त्यांच्यापासून शेतकरी प्रेरणा घेत आहेत.